


माणगाव परिषद

शतकोत्तर चिंतन



संपादक

प्रा. उज्ज्वला देसाई | डॉ. गिरीश मोरे | डॉ. सारीपुत्र तुपेरे

पहिली ऐतिहासिक माणगाव परिषद
शताब्दी महोत्सव समिती
सन्मानभूमी माणगाव, जि. कोल्हापूर

माणगाव परिषद

शतकोत्तर चिंतन

संपादक

प्रा उज्ज्वला अर्जुन देसाई

डॉ गिरीश मोरे

डॉ सारीपुत्र तुपेरे

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती
माणगावचे खजिनदार व श्रीमंत छत्रपती प्रभिलाराजे यांच्या उपस्थितीत व
आयु.यशवंतराव उर्फ ऐयासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते सत्कार झालेले
कालकथित मारुती (मास्तर) धोंडी कांबळे यांचे स्मरणार्थ
मा.प्राचार्य पुरंदर मारुती तथा पी एम कांबळे, मा आजीव सेवक श्री. स्वामी
विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर, मा संचालक, सिस्टर निवेदिता
इंटरनेशनल स्कूल, बोरिवली (प.) मुंबई यांच्या देणगीतून सदर ग्रंथाची निर्मिती
करण्यात आलेली आहे.

पहिली ऐतिहासिक माणगाव
परिषद शताब्दी महोत्सव
समिती - सन्मानभूमी, माणगाव

पाहिली ऐतिहासिक माणगाव परिषद

शताब्दी महोत्सव समिती-सन्मानभूमी, माणगाव, जि. कोल्हापूर

● सदस्य संचालकांची नावे ●

Mangaon Parishad Shatakottar Chintan - Edited by
Prof Ujjwala Arjun Desai, Dr Girish More, Dr Sariputra Tupere

माणगाव परिषद शतकोत्तर चिंतन
संपादक प्रा उज्ज्वला अर्जुन देसाई, डॉ. गिरीश मोरे, डॉ. सारीपुत्र तुपेरे

© सर्व हक्क सुरक्षित

प्रकाशक

पाहिली ऐतिहासिक माणगाव परिषद

शताब्दी महोत्सव समिती-सन्मानभूमी

माणगाव, जि. कोल्हापूर

C/o प्राचार्य बापूसाहेब माने

सम्राट अशोक नगर, माणगाव

ता हातकणगले, जि. कोल्हापूर

मोबा ९४०४३९८६२८

प्रथमावृत्ती . २८ एप्रिल, २०२२

मुद्रक

भारती मुद्रणालय

८३२ ई, शाहूपुरी ४ थी गढ़ी, कोल्हापूर

फोन . (०२३१) २६५४३२९

मुख्यपृष्ठ

बाळासाहेब पाटील, सांगली

देणारी मूल्य : रु. १००/-

या पुस्तकातील मतांची जबाबदारी त्या त्या लेखकांची असेल

- | | | | |
|-----|------------------------------------|---|--------------|
| १) | आयु. बापूसाहेब आबाजी माने | - | अध्यक्ष |
| २) | आयु. राजवर्धन बाळासाहेब कोसंबी | - | उपाध्यक्ष |
| ३) | आयु. पुरंदर मारुती कांबळे | - | कार्याध्यक्ष |
| ४) | आयु. गुलाब बसाप्पा अंबपकर | - | सचिव |
| ५) | आयु. बाळासाहेब दादू कांबळे | - | सहसचिव |
| ६) | आयु. अशोक परशराम कांबळे | - | खजानिस |
| ७) | आयु. श्रीपती भिवा कांबळे | - | सदस्य |
| ८) | आयु. दिलीप विष्णु विरांजे | - | सदस्य |
| ९) | आयु. मधुकर आबा कांबळे | - | सदस्य |
| १०) | आयु. चंद्रकांत मल्हाप्पा सूर्यवंशी | - | सदस्य |
| ११) | आयु. भिमराव गणपती माणगांवकर | - | सदस्य |
| १२) | आयु. जयपाल सखाराम चावरे | - | सदस्य |
| १३) | आयु. अनिल मधुकर कांबळे | - | सदस्य |
| १४) | आयु. अरविंद बाबूराव कुरणे | - | सदस्य |
| १५) | आयु. रविंद्र भळू कट्टी | - | सदस्य |
| १६) | आयु. भैरव शिवाप्पा बारामते | - | सदस्य |
| १७) | आयु. मधुकर सदाशिव गायकवाड | - | सदस्य |
| १८) | आयु. सुकुमार रामचंद्र गवळी | - | सदस्य |
| १९) | आयु. लहु देऊ कांबळे | - | सदस्य |
| २०) | आयु. मधुकर शिवराम माणगांवकर | - | सदस्य |
| २१) | आयु. आण्णा कृष्णा पांडव | - | सदस्य |
| २२) | आयु. आनंदा आकाराम कांबळे | - | सदस्य |
| २३) | आयु. अमर अभिमान पांडे | - | सदस्य |

पहिली ऐतिहासिक माणगाव परिषद

शताब्दी महोत्सव समिती-सन्मानभूमी, माणगाव, जि. कोल्हापूर

● स्वागत समिती सदस्यांची नावे ●

- | | |
|--|----------------------------------|
| १) आयु. बापूसाहेब आबाजी माने | २१) आयु. बाळासाहेब मायापा कांबळे |
| २) आयु. पी.एस. कांबळे तथा पुंदर कांबळे | २२) आयु. जगन कराडे |
| ३) आयु. एस. बी दोनवडेकर | २३) आयु. सुनील मधुकर गायकवाड |
| ४) आयु. जयपाल सखाराम चावरे | २४) आयु. के.डी सोनवणे |
| ५) आयु. बाळासाहेब दा. कांबळे | २५) आयु. सरदार भानुदास सोनंदकर |
| ६) आयु. जी बी अंबपकर | २६) आयु. रवींद्र कट्टी |
| ७) आयु. अनिल मधुकर कांबळे | २७) आयु. मधुकर आबा कांबळे |
| ८) आयु. दिलीप विष्णु बिरांजे | २८) आयु. व्ही. बी. हुपरीकर |
| ९) आयु. लहू देऊ कांबळे | २९) आयु. डॉ. बी. आर. कांबळे |
| १०) आयु. ए.पी. कांबळे | ३०) आयु. अर्जुन देसाई |
| ११) आयु. आर. बी. कोसंबी | ३१) आयु. ईश्वर एस वाडेकर |
| १२) आयु. चंद्रकांत य सूर्यवंशी | ३२) आयु. आनंदा आत्माराम कांबळे |
| १३) आयु. मधुकर एस. गायकवाड | ३३) आयु. अमर अभिमान पांडे |
| १४) आयु. भीमराव गणपती माणगावकर | ३४) आयु. गणपत आप्पासाहेब |
| १५) आयु. अरविंद बाबुराव कुरणे | उर्फ सा. रे. पाटील |
| १६) आयु. भैरव शिवापा बारामते | ३५) आयु. डॉ. शिवाजी एस. कांबळे |
| १७) आयु. प्रशांत संघवी | ३६) आयु. विश्वास कोडिबा शिंदे |
| १८) आयु. डॉ. सूरज पवार | |
| १९) आयु. बी.डी. कांबळे, इचलकरंजी | |
| २०) आयु. एम.एम. कांबळे | |

अनुक्रमणिका

संपादकीय	७
१. सन्मानभूमी माणगाव	अनिल मधुकर कांबळे
२. माणगाव परिषदेची निर्मिती प्रक्रिया	प्राचार्य बापूसाहेब माने
३. माणगाव परिषदरूप	२४
डॉ. बाबासाहेब आंबेडकर	डॉ. गिरीश मोरे
४. माणगाव परिषद डॉ. आंबेडकरांच्या मानवी हक्कांच्या आंदोलनाची मुहूर्तमेढ	डॉ. प्रदीप आगलावे
५. डॉ. आंबेडकरांच्या समग्र चलवळीचा पाया माणगाव परिषद	प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे
६. माणगाव परिषदेबाबत तत्कालीन व समकालीन माध्यमाची भूमिका	डॉ. आलोक जत्राटकर
७. डॉ. बाबासाहेब आंबेडकर माणगाव परिषदेच्या निर्मिताने	डॉ. प्रशांत गायकवाड
८. माणगाव परिषद मानवमुक्तीचा लढा	डॉ. जनार्दन वाघमारे
९. माणगाव परिषदेतील राजर्षी शाहूचे भाषण प्रा. डॉ. सुभाष वाघमारे	१४
१०. माणगाव परिषद शतकोत्तर शैक्षणिक फलश्रुती	डॉ. सारीपुत्र तुपेरे
११. राजर्षी शाहूंच्या धोरणांचा भारतीय संविधानावरील प्रभाव	१०४
१२. डॉ. बाबासाहेब आंबेडकराना अभियेत भारतातील वर्तमान विकास आहे का?	डॉ. अनंत राऊत
प्रा डॉ. पी. एस. कांबळे	११२
	१२३

१३.	माणगाव परिषद व शतकोत्तर स्त्रीजीवन	डॉ संघमित्रा विठ्ठलराव सरवदे-पाचपिंडे	१२९
१४	डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माणगाव परिषद	डॉ प्रकाश पवार	१४०
१५.	माणगाव परिषदेचे साक्षीदार आप्यासाहेब पाटील	प्राचार्य डॉ. अमर पांडे	१४७
१६.	आजच्या काळात जटिल झालेला समता आणि सामाजिक न्यायचा प्रश्न!	लक्ष्मीकांत देशमुख	१५२
१७.	डॉ. बाबासाहेब आंबेडकरपूर्व दलित चळवळ	प्रा. उज्ज्वला अर्जुन देसाई	१६२
१८.	माणगाव परिषदेची फलिते	प्रा. डॉ जगन कराडे	१७४
१९.	परिशिष्ट -१ 'मूकनायक' १० एप्रिल मधील वृत्तांत परिशिष्ट -२ माणगाव परिषदेत सर्वानुमते पास झालेले ठाराव परिशिष्ट -३ राजर्षी शाहूचे भाषण आपल्या जातीचा पुढारी करा		१८७
	परिशिष्ट -४ संदर्भ साधने		१९४
			१९९

संपादकीय

'माणगाव परिषद · शतकोत्तर चिंतन' हे पुस्तक प्रकाशित होत आहे, याचा आनंद संपादक मंडळास जितका आहे तितकाच माणगाव परिषद शताब्दी महोत्सव समितीलाही आहे. दि. २१ व २२ मार्च १९२० रोजी माणगाव येथे "दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाची परिषद" पार पडली अध्यक्षस्थानी डॉ बाबासाहेब आंबेडकर होते, तर राजर्षी शाहू महाराज हे प्रमुख पाहुणे होते भारतीय इतिहासातील या घटनेला २०२० मध्ये १०० वर्षे पूर्ण झाली. माणगाव परिषदेचा शतकोत्तर महोत्सव साजरा करण्यासाठी अनेक घटक आणि सस्था पुढे आल्या अनेकांनी लेख लिहिले 'अस्मितादर्श'ने विशेषांक प्रकाशित केला. अनेक ठिकाणी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले माणगाव आणि कोल्हापूर जिल्हातील विविध क्षेत्रांतील मान्यवर एकत्र आले त्यांनी 'पहिली ऐतिहासिक माणगाव परिषद शताब्दी महोत्सव समिती, सन्मानभूमी माणगाव, जि कोल्हापूर' या नावाने एक समिती प्राचार्य बापूसाहेब यांने यांच्या अध्यक्षतेखाली स्थापली.

सदरील समितीने विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे निश्चित केले मार्च २०१९ पासून 'कोरोना'चे सकट पसरले, लॉकडाऊन सुरु झाले जाहीरपणे एकत्र येऊन कार्यक्रम करण्यावर बंदी आली तरीही समितीच्या वर्तीने व्याख्याने आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, सत्कार असे विविध कार्यक्रम आयोजित केले. समितीने त्यावेळी संकलित केलेल्या विविध उपक्रमांत माणगाव परिषदेच्या अनुषंगाने एक संदर्भ पुस्तक प्रकाशित करावे, असे ठले होते. सर्व तयारी झाली. विविध मान्यवरांनी लेखही पाठवून दिले. कोरोनामुळे प्रेस बंद झाल्या नियोजित काम बंद पडले गेल्या काही दिवसात कोरोनाचे सकट दूर झाले आणि समितीच्या कामाने वेग घेतला.

'माणगाव परिषद · शतकोत्तर चिंतन' या संपादित पुस्तकात विविध क्षेत्रांतील एकूण १७ मान्यवरांचे लेख आहेत. शिवाय परिशिष्टात माणगाव परिषदेचा 'मूकनायक' मधील वृत्तात, परिषदेस पास झालेले ठाराव राजर्षी शाहूचे भाषण आणि संदर्भ साधने दिली आहेत त्यातून 'माणगाव', 'माणगाव परिषद', 'माणगाव परिषदपूर्व दलित चळवळ', 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर', 'राजर्षी शाहू महाराज', 'परिषद यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणारी मंडळी', 'परिषदेतील भाषणे', 'परिषदेत पारित झालेले ठाराव', 'परिषदेनंतर समाज, शिक्षण आणि विविध क्षेत्रांवर झालेला परिणाम' आणि 'आजचे वास्तव' अशा विविध आगांनी केलेले चिंतन आढळते माणगाव परिषदेपूर्वी आणि नंतर झालेल्या परिषदांमध्ये 'माणगाव परिषद' ही सर्वच बाबतीत

माणगाव परिषद शतकोत्तर चिंतन | ७

डॉ. बाबासाहेब आंबेडकरपूर्व दलित चळवळ

प्रा. उज्ज्वला अर्जुन देसाई

मराठी विभाग प्रमुख, मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय,
कडेगाव, जि सांगली, मोबा १७६३५५९०४८

स्वातंत्र्यपूर्व कालखंडात भारतामध्ये अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय चळवळी उभ्या राहिल्या त्यामधील एक अत्यंत महत्त्वाची चळवळ म्हणजे दलित किंवा अस्यूश्यांची चळवळ होय. भारतामध्ये हजारो वर्षांपासून चालत आलेल्या वैदिक किंवा ब्राह्मणी संस्कृतीने चारुवर्णव्यवस्था निर्माण करून धर्माच्या नावाखाली अनेक अनिष्ट रूढी-परंपरा तयार केल्या जातीय-धार्मिक विषमता, स्वार्ण-नरक, पुनर्जन्म, पाप-पुण्य, मोक्ष अशा खुळचट कल्पना समाजामध्ये रुजवून समाजाचे बौद्धिक व मानसिक खच्चीकरण केले कळवेदातील दहाव्या मंडलातील पुरुषसुकाने विश्वाच्या निर्मितीची कल्पना मांडली. त्यामध्ये विश्वजनकाच्या तोंडापासून ब्राह्मण, बाहुपासून क्षत्रिय, मांडवांपासून वैश्य आणि पायापासून शूद्र जन्माला आले असे सुकृत रचून ब्राह्मणी व्यवस्था मजबूत केली चारी वर्णांच्या पलीकडचा अस्पृश्य-अतिशूद्र याच्यावर पशुपातळीचे जीवन लादले. या प्रवृत्तीने अस्पृश्य समाजाचे कधीही भरून न येणारे प्रचंड नुकसान केले

वेद, उपनिषदे, पुराणे, स्मृती, श्रुती या सर्व धर्मग्रंथांनी अनेक भाकडकथा रचून ब्राह्मणी वर्चस्व अबाधित ठेवले. यामुळे अस्पृश्य समाज हजारो वर्षे दैन्यदास्यात भरडला गेला

कोणत्याही विचारसरणीचा अतिरेक होतो तेव्हा त्या विचारसरणीविरोधी समाजामध्ये प्रतिक्रिया येऊ लागतात आणि त्यामधूनच प्रतिगामीविरोधी पुरोगामी असा वैचारिक लढा सुरु होतो याच पद्धतीने अनेक लढे प्रत्येक कालखंडात उभे राहिले

ब्राह्मणी तत्त्वज्ञानविरुद्धही पहिला प्रखर लढा दिला, तो लोकायत किंवा चार्वाक यांनी. त्यांनी वेदप्रामाण्याविरुद्ध आवाज उठविला ‘स्वर्ग-नरक, मोक्ष, आत्मा, परमात्मा या सर्व कपोलकल्पित गोषी आहेत वर्णाश्रमधर्म हे मोठे ढोंग आहे, वेद हे बेरकी, धूर्त लोकांनी बनविलेले आहेत’, असे सांगून वैदिक

१६२। माणगाव परिषद . शतकोत्तर चितन

तत्त्वज्ञानाच्या गाभ्यालाच हात घातला. ग्रंथप्रामाण्य नाकारून समाजाला प्रत्यक्ष पुरावा असल्याशिवाय कोणतीही गोष्ट स्वीकारू नका, असा उपदेश केला.

तत्त्वानंतर पुढच्या काळामध्ये गैतम बुद्ध यांनी बौद्ध धर्माच्या माध्यमातून वैदिक संस्कृतीच्या पूर्णविरोधी असे निरीश्वरवादी, विज्ञानवादी, तरक्षुद्ध, बुद्धिप्रामाण्यवादी तत्त्वज्ञान भांडले. जातीव्यवस्था इश्वरनिर्मित नसून मनुष्यनिर्मित आहे. तसेच मानवी जीवनातील सर्व प्रकारची दुःखे निवारण्यासाठी आर्यआशांगिक मार्ग, दहा पारमिता पंचशील तत्त्वे मांडून बुद्धांनी मार्गदर्शकाची भूमिका घेऊन मानवी जीवन सुखी करण्याचा ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ मार्ग दाखविला त्यांनी उपदेशिलेले प्रजा, शील, करुणा, शांती आणि अहिंसा हे तत्त्वज्ञान संबंध जगाला आजही मार्गदर्शक ठरत आहे. धर्माच्या या तत्त्वांनी समाजात आमूलाग्र क्रांती घडवून आणली स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्यायाची पायाभरणी करून वैदिक संस्कृतीला खिलाफिले बनविले

त्याकाळच्या नागवंशीय लोकांनी ज्यांना अस्पृश्य गणले गेले त्यांनी व ब्राह्मणेत्वांनी बौद्ध धर्म स्वीकारला या तत्त्वज्ञानाचा प्रभाव आठव्या-नवव्या शतकापर्यंत संबंध भारतावर राहिला आहे व शंकराचार्याच्या आगमनानंतर खंडित झालेले धर्माचे चक्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुन्हा प्रवर्तित केले, हे ज्ञात आहेच

पुढे ११व्या व १२व्या शतकात आलेल्या महानुभाव संप्रदायाने व वारकरी संप्रदायाने जातीभेद निर्मूलनासाठी कार्य केले ते भक्तिमार्गाच्या साहाय्याने चक्रधरांनी वैदिक परंपरेला नकार देऊ रसी, शूद्र, अतिशुद्रांना मोक्षाचा अधिकार दिला. अहिंसा व कडकडीत वैराग्याचे पालन अपारिहार्य मानले. तत्त्वज्ञानासाठी संस्कृतचे प्राबल्य झूळाऱ्युन लोकभाषेचा वापर केला सर्व माणसे समान आहेत, अशी शिकवण दिली तर ज्ञानेश्वरांनी स्थापिलेल्या वारकरी संप्रदायात अठरापगड जारीना प्रवेश दिला गेला

संत तुकारामांनी भेदाभेद सर्व अमंगल मानले भोजनात नसली तरी भजनात एकी निर्माण झाली. बहुजन समाजाला संसारात राहून परमार्थ साधण्याची शिकवण मिळाली. वारकरी संप्रदायावर बौद्धधर्माचा प्रभाव असल्याचे आज्र संशोधनातून सिद्ध झाले आहे. डॉ. भाऊ लोखडे यांनी यावरती मूलगामी संशोधन करून वारकरी संप्रदायावर बौद्धधर्माचा प्रभाव या ग्रंथरूपाने हे संशोधन समाजासमोर ठेवले आहे. दलितांच्या आत्मसन्मानांचा लढा : भिमा-कोरेगाव

शिवाजी महाराजांच्या कालखंडात गडकिल्ल्यांच्या संरक्षणासाठी तसेच सैन्यातही अनेक महार-मांग लोकांची भरती केलेली होती. अस्पृश्य लढवय्ये

माणगाव परिषद शतकोत्तर चितन १६३

होते याचा हा पुरावा आहे. सैन्यात प्रवेशाची ही पंपरा ब्रिटिश काळातही चालूच होती कोकणातील अनेक महार कुटुंबे ब्रिटिश सैन्यात भरती झाली होती डॉ बाबासाहेबांचे आजोबा मालोजी सपकाळही त्यात होते आजोळचे मुरबाडकर कुडुंबही महत्त्वाच्या हुद्यावर काम करीत होते मात्र पेशव्यांचा काळ सामाजिक तिरस्काराने भरलेला होता. जातीव्यवस्था अधिक घटू करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अस्पृश्यांच्या सावलीचासुद्धा विटाळ होऊ लागला थुंकण्यासाठी गव्यात मडके व चालण्याने अपवित्र झालेली जागा झाडण्यासाठी पाठीला खराटा अशी अमानुष्यतेची परिसीमा त्यांनी गढली. त्याचे पर्यवसन भिमा-कोरेगावच्या ऐतिहासिक युद्धात पडलेले दिसते इंग्रजांच्या फलटीतील ५०० महार सैनिकांनी पेशव्यांच्या २८००० सैन्याविरुद्ध लढाई करून धुव्वा उडविला पेशव्यांच्या जातीयविषमतेविरुद्धचा विद्रोह म्हणजे भिमा-कोरेगावची लढाई. या विजयाचे प्रतीक व महारसैनिकांच्या पराक्रमाची साक्ष देणारा युद्धविजय स्तंभ इंग्रजांनी उभारून त्यांनी एका ऐतिहासिक गुलामीच्या राज्याला नष्ट केल्याची इतिहासात नोंद केली आहे. त्यातून पुढे महार रेजिमेंटची (Mahar Regiment) निर्मिती होऊन ‘दलितांच्या लढाऊ वृतीला’ स्वातंत्र्यानंतरही संधी मिळाली

समाजप्रबोधनाचे युग

एकोणिसाब्या शतकाच्या प्रारंभी भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता आली आणि नव्या युगाचे वारे वाहू लागले. इंग्रजी शिक्षणाने एका नव्या उदारमतवादी संस्कृतीची भारताला ऑळख झाली. शिक्षणाने आलेल्या नव्या दृष्टिने सामाजिक प्रशंसांची चिकित्सा सुरु झाली. यामधून अनेक विचारवंत, समाजसुधारक पुढे आले. त्यामध्ये लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, न्यायमूर्ती रानडे, गोपाळ गणेश आगरकर, दादोबा पांडुरंग तर्खडकर, विष्णुबुवा ब्रह्मचारी, बाबा पद्मनजी इत्यादीनी जातीभेदावर टीका केली व अस्पृश्यतानिर्मूलनाचे कार्य सुरु झाले.

या सुधारकांनी युगवतेवर आधारित सामाजिक व्यवस्थेचा पुरस्कार करून जन्मावर नाही, तर युगांवर मनुष्याची पारख करावी, असा नवा विचार मांडला यासाठी अनेक संस्थांची स्थापना करून हिंदू, समाजव्यवस्थेत बदल करण्याचा प्रयत्न केला. याच्या पुढचे क्रांतिकारक कार्य केले ते जोतीराव फुले यांनी.

समाजक्रांतिकारक जोतीराव फुले

एकोणिसाब्या शतकात समाजप्रबोधनाचे युग सुरु झाले. त्याचा परिणाम मानवतावाद, व्यक्तिस्वातंत्र्य, वैज्ञानिकता, समाजाची धार्मिक, सामाजिक दास्यातून मुक्तता या विचारांना बळकटी येऊ लागली अशा काळात शूद्रातिशूद्राच्या, पददलितांच्या, स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी सामाजिक क्रांतीची मशाल

हाती घेणारा एक महापुरुष जन्माला आला, तो म्हणजे महात्मा जोतीबा फुले म.फुले यानी प्रस्थापितांनी निर्माण केलेल्या अवतार कल्पना फेटाळून कर्मकांडाला कडाळून विरोध केला अस्पृश्यांच्या प्रश्नांची कारणमीमांसा करून त्याची दास्य व गुलामगिरीतून मुक्तता हे आपले जीवितकार्य मानले सनातनी कर्मठ धर्मार्तींडांविरुद्ध सर्वकष युद्ध पुकारले आपल्या अभ्यासपूर्ण, चिंतनशील, विचारगर्भ, नैतिकतेच्या भक्तम पायावर उम्या असणाऱ्या विचारकृतीने, सामाजिक परिवर्तनाचा लढा उभा केला

प्रथम शूद्रातिशूद्रांची व स्त्रियाची उन्नती व्हायची असेल, तर शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही हे ओळखून शूद्रातिशूद्राच्या मुलामुलीसाठी पहिली शाळा सुरु केली अस्पृश्यासाठी घरचा पाण्याचा हौद खुला केला ह्या घटना फारच क्रांतिकारक होत्या वेटांचे अपौरुष्यत्व, चातुर्वर्ण्यव्यवस्था, आवतारकल्पना फेटाळून, ‘जातिसंस्थेची निर्मिती ब्राह्मणांनी आपले सामाजिक वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी व टिकविण्यासाठी केली आहे’, असे प्रतिपादन करून ब्राह्मणाची जन्मजात श्रेष्ठत्वाची कल्पना खोडून काढली

‘ब्राह्मणाचे कसब’, ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्याचा असूड’, ‘तृतीय रत्न’ ‘अखंड’ रचना लिहून समाज जागृतीचे काम केले ब्राह्मणी वर्चस्वाने समाजाचे जे प्रचंड नुकसान केले आहे. ते पाहता समाजाची चैकट बदलण्यासाठी सार्वजनिक सत्यधर्माची स्थापना केली त्याची तत्त्वे सार्वजनिक सत्यधर्मात सांगितली. शोषणमुक्त समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी ते आयुष्यभर झागडले त्यामुळे आपल्या बाट्याला आजचे दिवस येऊ शकले पुढच्या सामाजिक चळवळीला योग्य दिशा मिळाल्या. समाजपरिवर्तनाचा पाया रचला गेला हे कार्य हिमालयाच्या उंचीचे आहे. म्हणूनच त्यांना समाजक्रांतीचे अग्रदूत म्हटले जाते डॉ बाबासाहेबानी त्यांना आपले गुरु. मानले आहे. असा हा लोकोत्तर नेता जन्माला आला नसता तर? समाजाची काय अवस्था असती याचा विचारही आज करवत नाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरपूर्व दलितांची सामाजिक न्यायाची चळवळ

जोतीराव फुल्यांच्या प्रेरणा व प्रभावातून दलित समाजातील कार्यकर्ते तथार झाले. शिक्षणामुळे अस्पृश्यतेच्या प्रशंसांची तीव्रता आणि सामाजिक हक्कांच्या जाणिवेतून त्यांनी तडफेने काम करण्यास सुरुवात केली त्यामध्ये प्रामुख्याने गोपाळबाबा बलंगकर, किसन फागुंजी बनसोडे, शिवराम जानबा कांबळे, गणेश अकाजी गवई, दशरथ पाटील, जानुजी व संभाजी खंडरे, जैराम गायकवाड, निंगाप्पा ऐदाळे, सीताराम नामदेव शिवतरकर, कालिचरण नंदागवळी अशा अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता त्यांनी चालविलेल्या चळवळीचे स्वरूप मर्यादित

असले, तरी त्याकाळच्या परिस्थितीमध्ये त्याना जे करणे शक्य होते ते त्यानी अत्यंत तळमळीने व प्रामाणिकपणे केले. या कार्यकर्त्यांमध्ये ज्यानी आपल्या कायाने चलवळीला पुढे नेण्याचे व सरकारलाही दखल घेण्यास भाग पाडले असांगमध्ये गोपाळबाबा वलंगकर यांचे नाव अत्यंत गौरवाने घ्यावे लागेल

गोपाळबाबा वलंगकर १८८६ मध्ये लष्करातून हवालदार म्हणून सेवानिवृत्त झाले होते शिक्षण आणि वाचनाने त्याची अस्पृश्यांच्या प्रश्नांसंबंधी मनोभूमिका तयार झाली होती पुढे निवृत्तीनंतर जोतीराव फुल्यांच्या कार्यात त्यानी स्वतःला झोकून दिले. ब्राह्मणीवर्चस्व झुगारल्याशिवाय अस्पृश्यांची दयनीय अवस्था संपणार नाही, हे त्यानी ओळखून अस्पृश्य समाजाला ते आपण पूर्वक्षत्रिय आहोत, तेव्हा स्वाभिमानाने जगले पाहिजे, याची जाणीव करून देत. त्यातून “अस्पृश्यतेला हिंदू धर्माचा आधार नाही, आपला सर्वांग हा आर्य-अनार्य सर्वांग आहे तेव्हा धर्माच्या नावाखाली होणाऱ्या शोषणाला-आपण विरोध केला पाहिजे,” अशी त्यांची वैचारिक भूमिका होती. इंग्रजानी महाराची सैन्यभरती बंद केली होती त्याविरुद्ध त्यांनी ब्रिटिश सरकारला महारांच्या पराक्रमाची आठवण करून देऊन भरतीबंदी उठविण्याचा आग्रह धरला, तसेच निवेदन सादर केले. ‘विटाळ विध्वंसन’ हे सामाहिक सुरु करून हिंदू धर्मरूढीविरुद्ध, अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. १८९० साली ‘अनार्य दोष परिहार’ ही संस्था स्थापन करून अस्पृश्योद्वाराच्या कामाता गती दिली. १८८८ साली सामाजिक आंदोलनासंबंधी पुस्तक लिहून सनातनी वर्गाला २६ प्रश्न विचारून त्याच्या ढोऱ्यांनी, मतलवी धर्मग्रंथावर जाहीर टीका केली अस्पृश्यांच्या हक्कासाठी सतत सरकारकडे अर्ज, विनंत्या, वाटाघाटी करून दलितांच्या न्याय हक्कासाठी झगडत राहिले. या त्यांच्या कार्याची दखल सरकारलासुद्धा घ्यावी लागली. डॉ. बाबासाहेबांनीसुद्धा त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. वलंगकरांनी अस्पृश्य समाजात गुलामगिरीतून बाहेर पडण्याची प्रेरणा निर्माण केली अस्पृश्य तरुणांच्या मनामध्ये अन्यायाबद्दलची चीड निर्माण करून अस्पृश्यतामुक्तीची चेतना जागृत केली. त्यापैकीच दुसरे महत्वाचे कार्यकर्ते आहेत.

शिवराम जानबा कांबळे : यांच्यावरही जोतीराव फुले, बाबा पद्मनजी, लोकहितवादी आणि गोपाळबाबा वलंगकर याच्या कार्याचा प्रभाव होता. त्यामधूनच त्यांनी कोल्हापूराच्या ‘मराठा, दिनबधू’ या पत्रातून परखड आणि निर्भयपणे लेखन केले. ‘सनातनी विचारांच्या लोकांनी जुन्या अंधरूढींना कवटाळून राष्ट्रोद्धाराच्या मुळावर घाव घातला आहे’, आणि तथाकथित सुशिक्षित विचारवंतानी अस्पृश्योद्वाराची उपेक्षा केली, ही बोचही व्यक्त केली. “हिंदूर्मार्विषयी आम्ही का अहं बाळगावी? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. यावरून ते धर्माची कशी

चिकित्सा करत होते व अस्पृश्यांच्या प्रश्नाची तीव्रता उच्चवर्णीयांच्या लक्षात आणून देत होते हे दिसून येते त्यांनी १९०३ मध्ये पुणे जिल्हातील सासवड गावी ५१ गावाच्या महारांची सभा भरवून उपस्थित १५८८ लोकांच्या स्वाक्षर्णीचा अर्ज सरकारला १५८८ सादर केला अस्पृश्यांच्या हितासाठी सरकारने काय उपाययोजना कराव्या, त्याची मागणी करणारा हा अर्ज होता या अर्जासबैधी ‘सुधारक’मध्ये लेख लिहून आगरकरांनी सरकारला अर्जाची दखल घ्यायला लावली. १९०४ मध्ये श्री शक्र ‘प्रासादिक सोमवंशीय हितचिंतक’ मित्रसमाज ही संस्था स्थापन केली

१९०८ मध्ये ‘सोमवंशीय मित्र’ नावाचे मासिक त्यानी सुरु केले या मासिकामधून अस्पृश्यवर्गांच्या सुधारणेसंबंधी लेख लिहिले. विशेषत अनिष्ट चालीराती सोडण्याचे उपदेश ते करीत असत त्यानी सचिदानंद वाचनालय काढले. सामाजिक हितासाठी त्यांनी अनेक चढवळी उभारल्या विदर्भातील दलितांनी न्यायहक्कांच्या चलवळीमध्ये मोठे योगदान दिले आहे, त्यामध्ये प्रामुख्याने किसन फागुंजी बनसोडे यांचे कार्य खूप मोठे आहे.

किसन फागुंजी बनसोडे : हे पददलितांच्या न्यायहक्कांसाठी काम करणारे नेते होते महाराष्ट्री कामगारांवर होणाऱ्या जुलमांविरुद्ध त्यानी पहिला ऐतिहासिक संप घडवून आणला मजुरांच्या वस्तीमध्ये शाळा, वाचनालय उघडून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आण्याचा प्रयत्न केला. समाजबांधवांसाठी १९०१ मध्ये ‘सन्मार्गबोधक निराश्रित समाज’ या संस्थेची स्थापना करून समाजसुधारण्याचा प्रयत्न केला अस्पृश्य पोटजार्तीमध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी ‘अंत्यज समाज’ ही संस्था १९१९ मध्ये स्थापन केली. ‘निराश्रित हिंद नागरिक’, विटाळ विध्वंसन ‘मजुरपत्रिका’ इ. प्रामाण्ये लेखन केले

‘संत चोखामेळा’ यांनी मुर्लीची शाळा व वसतिगृह सुरु केले. महर्षी वि रांशिदे यांनी सुद्धा त्यांच्या कार्याची नोंद घेतली आहे.

गणेश आकाळजी गवङ्ग : यानी विदर्भातीच नव्हे; तर संपूर्ण महाराष्ट्रात दलितांसाठी काम केले. १९०९ साली ‘महार लायब्ररी’ आणि अमरावती येथे महार सुधारक मंडळाची स्थापना केली मध्यप्रांत बन्हाड असेंम्बलीचे ते १९२०-१९४५ पर्यंतचे सभासद होते

कालीचरण नंदगवळी : यांनी गोंदिया येथे स्वखर्चने १९१३ मध्ये अस्पृश्य मुर्लीसाठी शाळा काढली. किसन फागुंज्या साथीने एक मोठी परिषद भरवली विदर्भामध्ये फतुजी शेंडे, हेमचंद्र खांडेकर, विक्रुल रावजी मून, जाईबाई चौधरी या दलित कार्यकर्त्यांनीही दलित समाजातांगत शैक्षणिक-सामाजिक, सांस्कृतिक सुधारणा

घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. जाईबाई चौथरी या एकमेव दलित स्त्री-समाजसेविका, मुख्याध्यापिका म्हणून पुढे आल्या चोखामेळा कन्या शाळा नागपूरमध्ये त्यानी मुरू केली. त्याच्या बरोबरीने वेणुताई भटकर आणि तुळसाबाई बनसेडे यानीही सामाजिक कार्य केले आहे. विद्यर्भमधील दलित चळवळीमध्ये त्याचे योगदान मोठे आहे. त्याची आर्थिक स्थिती शेती आणि व्यवसायाने पुढारलेली असल्याने दलित अस्पितेचा विचार त्यानी लवकर स्वीकारला अस्पृश्याच्या प्रश्नाला महत्वाची गती देण्याचे काय केले

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : यानी इ.स १९९८ मध्ये प्रार्थना समाजाची दीक्षा घेतली पुढे प्रार्थना समाजाच्या साहाय्याने ऑफर्फर्ड येथीत मॅन्येस्टर कॉलेजमध्ये धर्मशास्त्राचे शिक्षण घेऊन परतल्यानंतर पुन्हा प्रार्थना समाजाच्या प्रचाराचे काम सुरु केले इ.स १९०५ मध्ये अहमदनगरजवळ वसलेल्या भिंगार या गावी अस्पृश्याच्या सभेला उपस्थित राहिल्यानंतर अस्पृश्यांच्या प्रश्नाची गंभीरता त्याच्या लक्षात आली व त्याच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी इ.स. १९०६ मध्ये मुंबई येथे 'डिप्रेसइ क्लासेस मिशन' (भारतीय निराश्रित साहाय्याकारी मडल) ही संस्था स्थापन केली. या संस्थेने अनेक उपक्रम हाती घेतले अस्पृश्यांसाठी शाळा, वसतिगृह, शिवणकामाचे वर्ग, प्रबोधनासाठी व्याख्याने-कीर्तने, आजारी माणसांची सेवा करणे. या संस्थेच्या अनेक ठिकाणी शाखा उघडल्या. इ.स १९१७ मध्ये भारतीय राष्ट्रीय कॅंप्रेस अधिवेशनात अस्पृश्यता निवारण्याचा ठाराव समत व्हावा म्हणून पुढाकार घेतला. इ.स. १९१८ मध्ये मुंबई येथे 'अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद' भरविली. भारतातील अस्पृश्यतेची प्रथा दूर व्हावी, त्यांची शैक्षणिक, सारकृतिक प्रगती व्हावी यासाठी त्यानी अविरत काम केले महर्षी शिंदे यांनी त्या कालखांडामध्ये राजकीय-सामाजिक क्षेत्रात अस्पृश्यांच्या प्रश्नावर जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला 'भारतीय समाजातील जातीव्यवस्था ही भारताच्या-विकासासाठी आणि एकदर प्रगतीसाठी मोठा अडथळा आहे,' असे त्यांचे मत होते. शतकानुशतके बहिकृत अवस्था लादून अस्पृश्य वर्गाची अवस्था निकृष्ट झाली होती. ती नाहीसी करून त्यांना स्वाभिमानी, सुशिक्षित आणि उद्योगी बनविणे हा आपल्या कार्याचा भाग त्यानी मांडला आणि त्यासाठी 'सोमवंशीय मित्रसमाज', 'निराश्रित सेवासदन', 'मुरळी प्रतिबधक चळवळ', 'शेतकी खेडे' अशा विविध कल्पनाच्या माध्यमातून अस्पृश्य प्रश्नाची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला. १९३३ साली लिहिलेल्या 'भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न' या पुस्तकात जातीव्यवस्थेचा धिक्कार केलेला आहे. अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रश्न त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेशी जोडला असल्यामुळे साऊथ बरो कमिटीसमोर साक्ष देताना त्यानी

अस्पृश्याच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीला विरोधी मत नोंदविले संयुक्त मतदारसंघाचा पुरस्कार केला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांना मतदानाचा हक्क, निवडणुकीमध्ये उभे राहाण्याचा हक्क, स्वतंत्र मतदारसंघ, अस्पृश्य प्रतिनिधी लोकसंख्येच्या प्रमाणात निवडले जावे, अशी मागणी केली होती डॉ बाबासाहेब आणि महर्षी शिंदे याचा दृष्टिकोन वेगवेगळा असल्यामुळे मतभेद निर्माण झाले असे असले तरी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यानी अस्पृश्यांसाठी केलेले कार्य फार महत्वाचे होते. महाराष्ट्रातील अस्पृश्यांविरोधी समाजामध्ये अस्पृश्यप्रथेविरुद्ध जागृती करण्याचे महत्वाचे कार्य त्यांनी केले. अस्पृश्यता निवारण कार्याची तळमळ त्यामधून दलित समाजात झालेली जागृती, शिक्षणप्रसार यामुळे दलितसमाज जागा व्हायला मदत झाली बाबासाहेबाच्या आगमनाआधी महर्षी शिंदे यानी केलेले कार्य पुढे दलित चळवळीला आणि डॉ. बाबासाहेबांच्या कार्याला अनुकूल पार्श्वभूमी तयार करणे ठराले.

अस्पृश्यता निर्मूलनाच्या कार्यामध्ये परिवर्तनवादी, पुरोगामी विचाराच्या दोन महापुरुषांनी भारतीय इतिहासात महत्त्वपूर्ण कार्य केले आहे त्यामध्ये बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड आणि कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज यांचा आदराने उल्लेख करावा लागतो हे दोन्हीही राजे अत्यंत प्रागतिक विचारांचे समाजसुधारक होते.

श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड : सयाजीराव महाराजांनी अस्पृश्यता निवारणाचे कार्य अत्यत तळमळीने केले. त्यांनी आपल्या संस्थानात १८८२ मध्ये अस्पृश्यांसाठी १८ शाळा उघडल्या. शाळांमध्ये शिक्षणियासाठी हिंदू शिक्षक मिळाले नाहीत तेव्हा मुसलमान व आर्यसमाजिष्ठ शिक्षकांकडून काम करून घेतले या कार्यासाठी त्याना 'परोपकारी सभा' या संस्थेने १९९१ साली 'पतित पावन' ही पदवी बहाल केली अस्पृश्य मुलासाठी वसतिगृहे, जेवणाची, कपडेलत्यांची व पाटी-पेन्सिलीची सोय करून त्यांनी अस्पृश्य मुलांना शिक्षण दिले उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्त्या दिल्या. आपल्या संस्थानात सकीच्या मोफत शिक्षणाचा कायदा करणे भारतातील ते पहिले संस्थान होते. यामुळे अस्पृश्य शाळांची संख्या २४७ इतकी वाढली. म. फुले यांच्या विचारांचा आणि सत्यशोधक चळवळीचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यामुळे अस्पृश्यता निवारण्यासाठीचे अनेक प्रयत्न महाराजांनी केले. डॉ. बाबासाहेबांनाही उच्चशिक्षणासाठी मदत केली, संस्थानात नोकरी दिली

राजर्षी छत्रपती शाहू महाराज : कोल्हापूर संस्थानाचे शाहू महाराज हे एक क्रांतिकारक आणि सामाजिक न्यायाचे खेदे पुस्कर्ते होते शाहू महाराजांवरती म.

जोतीराव फुले याच्या विचारकार्याचा प्रभाव होता. त्यामुळे महाराजानी आपल्या संस्थानात रथतेच्या कल्याणाची अनेक कामे हाती घेतली त्यापैकी अस्पृश्यतेचे उच्चाटन हे एक महत्त्वाचे काम होते. १८९९ साली क्षात्रतेज असलेल्या महाराजाच्या आयुष्यात वेदोक्त प्रकरण घडले त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले; परतु महाराजांनीच या प्रकरणात बाजी मारली या प्रसगानंतर मात्र महाराजानी ब्राह्मणेतर वर्गाची सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक गुलामगिरी संपविण्याचा निर्णय घेतला. उच्चवर्णियाच्या जोखडातुन मुक्त व्हायचे असेल, तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे बहुजनांना शहाणे करणारी शैक्षणिक चळवळ हाती घेतली

संस्थानामार्फत सर्व जातीधर्माच्या मुलांसाठी वसतिगृहे सुरु केली त्यापैकी १९०१ मध्ये 'विहिकटीरिया मराठा बोर्डिंग' सुरु केले. मुस्लीम, जैन, लिंगायत, सारस्वत, नाभिक, परीट, सोनार, मुतार याच्याबरोबरच महारायांग मुलासाठी १९०८ मध्ये 'मिस क्लार्क' हॉस्टेलची स्थापना झाली. १९१६ मध्ये संस्थानात सर्व मुला-मुलींसाठी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. विद्यार्थ्यांना शिव्यवृत्त्या, पुस्तके, पाठ्या, पेन्सिली याचीही मोफत व्यवस्था करून बहुजनाच्या शिक्षणासाठी उत्तेजन दिले.

२६ जुलै १९०२ मध्ये कोल्हापूर संस्थानातील शासकीय नोकऱ्या, ब्राह्मणेतर व मागासलेल्या वर्गासाठी ५०% राखीव ठेवण्याचा जाहीरनामा काढला. अशा प्रकारच्या राखीव जागाचे धोरण राबविणारे शाहू महाराज हे पहिले राजे आहेत

अस्पृश्यता निवारण हे महाराजांनी आपले जीवित कर्तव्य मानले होते १९१८-१९ मध्ये सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळणेस त्यानी कायद्यानी प्रतिबंध केला. महाराव वतन बंद करून महारांची वेठविगारीतून मुक्तता केली भटक्या-विमुक्तांची 'हेजेरी' ची पद्धत बंद केली एवढेच नव्हे; तर त्याना नोकऱ्या व राहायला जागा देऊन त्याच्या जीवनाला स्थैर्य आणले. अस्पृश्य समाजातील तरुणाना शासकीय व खाजगी नोकरीत सामावून घेतले तलाड्यासारख्या प्रतिष्ठेच्या जागेवर नेमणुका केल्या. माहूत, हुलस्वार, पोलीस, मोटारचालक अशी भरती केली शिक्षण घेतलेल्या दलिताना वकिलीच्या सनदाही दिल्या. यामध्ये दत्तोबा संतराम पोवार, रामचंद्र शिवराम कांबळे, रामचंद्र सखाराम कांबळे, तुकाराम गणेशाचार्य यांचा समावेश होता

गगराम काबळेना हौदातील पाणी पिण्याच्या कारणावरून सवर्ण लोकांनी विटाळाच्या नावाखाली मारहण केल्यानंतर त्याना हॉटेल काढायला लावले व स्वतः त्या सत्यसुधारक हॉटेलात लवाजम्यासह चहा पिण्यास गेले. त्यांच्या कामाची यादी खूप मोठी आहे. जोगतिणी, मुरळी या वाईट प्रथा बंद केल्या. या सर्वांमधून

१७०। माणगाव परिषद : शतकोत्तर चिंतन

शाहू महाराजाची सामाजिक दृष्टी दिसून येतेच; पण त्यांच्या विशाल अतःकरणाचा, मानवतावादी हृदयाचा व लोककल्याणकारी वृत्तीचा प्रत्यय येतो खूप डोंगराएवढे काम महाराजानी उभे केले आहे. ते कुणालाही एक चमत्कार वाटावे, असे आहे. अस्पृश्याना सामाजिक न्याय मिळवून देण्याच्या शाहू महाराजाच्या या प्रयत्नांनी दलितांमध्ये एक उत्साहाचे वारे वाहू लागले. अनेक कार्यकर्ते कोल्हापूर संस्थानात तयार झाले त्यापैकी म सु. लिंगाडे, दत्तोबा पोवार, बाबुराव कांबळे, रामचंद्र अंबपकर, निंगापा ऐदाळे यांच्याबरोबर अनेक ज्ञात-अज्ञात कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

प्राचीन काळातील चार्वाकापासून सुरु झालेला हा पुरोगामी विरोधी प्रतिगामी प्रवृत्तीचा प्रवास आजही चालूच आहे. काहींनी अस्पृश्यांच्या प्रश्नाकडे भूतदयावादी दृष्टिकोनातून पाहिले काहींनी सहानुभूती दाखविली आपले हक्क अबाधित ठेवून उपकाराच्या भावनेतून थोड्या सोयी-सवलती देण्याचा प्रयत्न झाला. 'हरिजन' या शब्दानेही उपेक्षा केली. त्या त्या काळाच्या मयदित अनेक ज्ञात-अज्ञात लोकांनी अस्पृश्यतेचा प्रश्न हाताळला. त्यामुळे चळवळ पुढे जायला मदत झाली. पण गौतम बुद्धांनी जी वैचारिक क्रांती केली. आणि त्यानंतर जोतीराव फुले यानीच या प्रश्नावर मूलगामी चिंतन केले व हा अस्पृश्यतेचा लदा मानवमुक्तीच्या लढ्याचा भाग आहे. हे समाजाच्या मनावर बिंबवले. माणसासारख्या माणसांना त्यांचा कोणताही दोष नसताना त्याच्या माणूसपणाचा हक्क हिरावून घेणारी ही अमानुष पद्धत अत्यंत भयानक व क्रौयाची परिसीमा ओलांडागारी आहे, याची जाणीव जोतीराव फुलयांना होती. त्यामुळे त्यांनी प्रस्थापितांसमोर सामाजिक न्यायाचे आव्हान उभे केले. त्यांच्या धर्मग्रंथांची चिकित्सा केली व सार्वजनिक सत्यर्धम सांगितला. आपल्या लेखनांतून, भाषणांतून अस्पृश्यवर्गात समर्पणे सुरुलिंग चेतावला त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांना महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी शाहू छत्रपतींनी आपल्या कृतिशील सकारात्मक प्रतिसादाने ही मानवमुक्तीची चळवळ गतिमान झाली. महाराजांच्या अशा कृतीचे पुढचे पाऊल म्हणजे 'माणगाव परिषद'.

शाहू महाराजांचे निष्ठावंत अनुयायी दत्तोबा पोवार आणि १९१८-१९ साली मिस क्लार्क हॉस्टेलचे सुपरिटेंड असलेले निंगाप्पा ऐदाळे जे अत्यंत तळमळीचे, प्रामाणिक, कष्टाळू, सामाजिक जाण असलेले, न्यायासाठी धडपडणारे, अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहाणारे, असा ज्याचा लौकिक शाहू महाराजापर्यंत पोहचलेला होता. यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी माहिती शाहू महाराजांना करून दिली. महाराज अस्पृश्यामर्शील अशा नेतृत्वाच्या शोधात

माणगाव परिषद : शतकोत्तर चिंतन | १७१

होतेच. डॉ. बाबासाहेबाची व शाहू महाराजांची भेट झाली. त्यानंतर निंगापा ऐदाळे व दत्तोबा पोवार यांच्या प्रयत्नातून २१, २२ मार्च १९२० रोजी 'दक्षिण महाराष्ट्र' बहिष्कृत वर्गाची पहिली परिषद कागल संस्थानातील माणगाव या गावी घेण्याचे ठले या परिषदेत शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्यांचे एकमेव नेते असतील असे जाहीर करून डॉ. बाबासाहेबांच्या नेतृत्वावर शिक्कामार्तब केले.

शाहू महाराजाचा हा विश्वास खरा ठरला. हजारो वर्षे सामाजिक गुलामगिरीत आणि अस्पृश्यातेच्या अंधकारात जीवन जगणाऱ्या समाजाच्या जीवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या प्रज्ञासूर्याचा उदय झाला माणगाव परिषदेने एका अभूतपूर्व सामाजिक क्रांतीला जन्म दिला.

संदर्भ ग्रंथ सूची

- १) खैरमोडे भगवान रामचंद्र . भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ भीमराव रामजी आंबेडकर चरित्र खंड १/२, सुगावा प्रकाशन, सातवी आवृत्ती २०१३
- २) कीर धनजय . डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, पाचवी आवृत्ती २०१६
- ३) नरके हरी संपादक : महात्मा फुले समग्र वाङ्मय, प्रकाशक म जोतिराव फुले चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन, मुंबई, प्रथमावृत्ती, २०१३
- ४) कीर धनजय : म.जोतिराव फुले, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, १९६८
- ५) हरी नरके, संपादक . महात्मा फुले, स्मारक ग्रंथ, प्रकाशक, महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती, मुंबई, पाचवी आवृत्ती २०१८
- ६) डॉ. पवार जयसिंगराव . राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ, प्रकाशक, महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी, प्रथमावृत्ती २००९
- ७) पवार गो.मा. : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य, प्रकाशक, मनोविकास प्रकाशन, २०१९
- ८) नवलकर हरिश्चंद्र नारायण : शिवराम जानबा कांबळे यांचे चरित्र आणि पुणे पर्वती सत्याग्रहाचा संक्षिप्त इतिहास, सुगावा प्रकाशन, पुणे, १९९७.
- ९) प्रा. डॉ. निंकुमे सी.एच.: आद्य अस्पृश्योद्वारक गोपाळबाबा वलंगकर, सुगावा प्रकाशन, पुणे
- १०) डॉ. मेशाम योगेंद्र . दलित साहित्य उद्गम आणि विकास, मंगेश प्रकाशन, नागपूर, प्रथमावृत्ती, २०११
- ११) प्रा. डॉ. बोधले प्रमोद मनोहर श्री किसन फागूजी बनसोडे व्यक्ती आणि कार्य, लक्ष्मी बुक पब्लिकेशन, २०२०
- १२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य मूळचे कोण? प्रकाशक, प्रबुद्ध भारत पुस्तकालय आणि प्रकाशन व्यवसाय, नागपूर, प्रथमावृत्ती, २०१३
- १३) डॉ. आळतेकर गौतम हरी : कोल्हापूर जिल्ह्यातील दलित चळवळ, झानमंगल प्रकाशन वितरण
- १४) डॉ. तुपेरे सारीपुत्र . आंबेडकरी शिलेदार निंगापा शंकर ऐदाळे, ऑक्टोबर, २०१७
- १५) पाटील दिनेश : महाराजा सवाजीराव आणि राजर्षी शाहू, सासाहिक साधना, २६ जून २०२१
- १६) डॉ. कुरणे चंद्रकांत राजर्षी छत्रपती शाहू महाराज सामाजिक न्यायाचे खेद पुरस्कर्ते, सकाळ २५ जून २०१९
- १७) जोशी लक्ष्मणशास्त्री : वैदिक संस्कृतीचा विकास, मराठी विश्वकोश तिसरी आवृत्ती, वार्ड, १९९८
- १८) हावळे प्रसाद विटाळ विध्वंसन, गोपाळबाबा वलंगकर, लोकसत्ता, ८ ऑक्टोबर, २०१७
- १९) चां.भ खैरमोडे : अस्पृश्यांचा लष्करी पेशा, प्रकाशक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, तृतीय आवृत्ती २००२
- २०) तुळपुळे श. गो : मराठी वाङ्मयाचा इतिहास खंड पहिला, प्रकाशक, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, २००४, पुनर्मुद्रण
- २१) कार्यवाह वैध माधवी . मराठी वाङ्मयाचा इतिहास खंड दुसरा, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, दुसरी आवृत्ती, २०१०



शिवाजी विद्यार्थीठ मराठी शिक्षक संघाचे विघ्नप्रमाणित



शिविम संशोधन पत्रिका

(Peer Reviewed Referred Research Journal) ISSN No. 2319-6025

(विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली मान्यता अ. क्र. ६४१७५)

वर्ष : अक्तृतवे अंक : बत्तीसावा

ऑक्टोबर - नोवेंबर - डिसेंबर २०२३

भाषांतरः संकल्पना आणि व्यवस्था

ମ୍ୟ ଏ ପ ନ କ ତ ର ହେ ପ୍ରାଣୀ ଜୀବି କିମ୍ବା ଜୀବିତ

କୁଳାଙ୍ଗ ରେ ଅତି ହୁଣୁ ଉ ଦେଖି ପାଇଲା ଗନ୍ଧି

ପାତ୍ର କିମ୍ବା ଅନ୍ତରେ କେ କେବେ କୁଣ୍ଡଳାଙ୍କାରୀ

ଶେଷ, ପ୍ରାଣିରୀକ୍ଷା ବା ଗଲୁ ଛେ ଦେ

ପାଠୀ ଜୀ ରେ ତେ ୧୮

ବିଲ ଶୀଳା ଫ୍ରେଂକ ଏ ଓ ଯେ ଯେ ନାମ ପାଇବାକୁ ପାଇବାକୁ

سِنْجَلْيَهْ بَهْلَوْهْ بَهْلَوْهْ بَهْلَوْهْ بَهْلَوْهْ

ଶୈଳେ ପ୍ରାଣୀ ସଂସ୍କରଣ ଏବଂ ପ୍ରକଟନ ମୁଦ୍ରଣ ଲିମିଟେଡ୍

De eu w o c e

କାନ୍ତିର ପାଦରେ ମହାଶୁଣୀ ଏହାର ପାଦରେ

Hache

ବ୍ୟାକ କରିବା ପାଇଁ ମୁଖ୍ୟମ ଲୋକ ଏହି ବିଷୟରେ

13 Ka

ବ୍ୟାକୁ ପାତା ରି ଲାଇସେନ୍ସ ଦ୍ୱାରା ମୁଦ୍ରିତ କିମ୍ବା ବିତ୍ତିତ

èn

ବିଜ୍ଞାନ ପରିଚୟ ଓ ପରିମାଣ କାର୍ଯ୍ୟ ଏବଂ ପରିମାଣ କାର୍ଯ୍ୟ

卷之三

କୁଣ୍ଡଳ ପାତା ଦେଖିଲୁ କାହାର ନାମ ଜୁମାରିଛି

कलाव वाणिज्य भवानद्यालय, सातारा
दोन दिवसीय आंतरिकीय शोभाय राष्ट्रीय घर्यासन

नं भाषिक साहित्याची मराठी भाषांतरे Double Ve इंग्रजी अंग्रेजी



शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे विद्रूत प्रमाणित

शिविम संशोधन पत्रिका

(Peer Reviewed Refereed Research Journal) ISSN No. 2319-6025

(विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ही मान्यता अ. क्र. ६४१७५.)

◆ वर्ष : अकारोवे अंक : बत्तीसावा

ऑक्टोबर - नोव्हेंबर - डिसेंबर २०२२

◆ भाषांतर संकलना आणि स्वरूप

◆ संपादक : नंदकुमार मोरे

◆ संपादक मंडळ

एकानाथ पाटील, शामसुंदर भिरजकर,
गोपेश्वर पाटील मातेश हिरमठ

◆ अतिथी संपादक भरत जाधव

मराठी विभाग, कला व वाणिज्य महाविद्यालय, सातारा

◆ अतिथी संपादक मंडळ

अशोक तवर महेश गायकवाड कांचन नलावडे

◆ प्रकाशक प्रकाश दुक्कडे

अध्यक्ष, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर द्वारा: 'शब्दग्रंथ', प्लॉट नं ३/ब, नृसिंह, कॉलोलोजी, कुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर-४१६०१०

◆ मुद्रक : श्री चैतन्य गायकवाड,

क्रिकेट प्रिंट टेक्नोलॉजी, साईरल्ट कॉम्प्लेक्स, ३ रा मजला, विसावा नाका सातारा फोन नं ९६६५५४४४५

ही संशोधन पत्रिका प्रकाशक ठा. प्रकाश दुक्कडे, यांनी शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर यासाठी विक्री किंवा ट्रेनरोंलोजी, सातारा येथे छ पृष्ठ 'शब्दग्रंथ' प्लॉट नं. ३/ब, नृसिंह कॉलोजी, कुलेवाडी रिंगरोड कोल्हापूर-४१६०१० येथे प्रक्रियात केली. या पत्रिकेत प्रकट झालेल्या मतांशी संपादक, प्रकाशक व मुद्रक सहमत असतीलच असे नाही.

दोन / भाषांतर संकलना आणि स्वरूप

अध्यक्षीय मनोगत

लोकराजा राजर्षी शाह महाराज आणि बडोदारसे श्रीमंत छत्रपती सत्याजीगाव गायकवाड यांच्या प्रेरणेतून साकार झालेल्या सातारा मराठा विद्या प्रसारक समाज, सातारा या संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय, सातारा आणि शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाच्या बतीने भिन्नभाषिक साहित्याची मराठी भाषांतरे या विषयावरील दोन दिव्यांग आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्र आणि शिविमचे १२ वे अधिवेशन संपन्न होत आहे. आपां सर्वांनी सहमतीने या अधिवेशनासाठी माझी अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मी सुरुवातीलाच आपल्या संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश दुक्कडे, सचिव प्रा. डॉ. रमेश साळुंखे तसेच कार्यकारिणीतील सर्व सदस्यांचे प्रथम मन-पूर्वक आभार मानते. हा संघ स्थापन व्हावा आणि आपल्या सर्वांना एक हक्काचा विचारमंच उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न कराणारे सन्मित्र प्रा. डॉ. सोनाळकर सर. तसेच डॉ. डी.ए. देसाई सर आणि आजपर्यंत ज्यांनी शिविम संघाच्या विकासासाठी प्रयत्न केले त्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मन-पूर्वक आभार मानते. तसेच मावळते अध्यक्ष आपांचे स्नेही प्रा. डॉ. अनिल गवळी आणि आधीच्या अधिवेशनांचे अध्यक्ष यांनी केलेले काम समोर ठेवून मी काम करण्याचा प्रयत्न केने अशी म्वाही याप्रसंगी देते.

आपला शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ हा महाराष्ट्राबद्दील व महाविद्यालयांमध्ये व विद्यापीठांमध्ये मराठी हा विषय शिकविता जातो त्या सर्वांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारा आदर्श उदाहरण ठरला आहे असे महत्त्व तर वावगे ठरणार नाही. आपल्या संघाचे उद्घाटन विकेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर येथे झाले आणि तिथून पुढे प्रत्येक वर्ष संघाचे अधिवेशनांमध्ये वैविध्यपूर्ण विषय घेऊन तसेच विविध स्पर्धा घेऊन शिक्षक आणि विद्यार्थी यांचा सक्रिय सहभाग घेत आपले कार्य चालू ठेवले आहे. संघस्थापनेचा हेतू हा निश्चितपणे यातून सफल होत आहे आणि सर्वांनाच एक खुला विचारमंच या निमित्ताने प्राप्त झाला आहे. आजपर्यंत संघाच्या बहुतांशी उपक्रमांमध्ये आमच्या महाविद्यालयाने सक्रिय सहभाग घेतला आहे. आमच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धामध्ये काहीवेळा यशस्वी प्राप्त झाले आहे. शिविम संघ आयोजित राष्ट्रीय पातळीवर कथाकथन व काव्यवाचन या दोन स्पर्धां कोरोनाच्या काळात आम्ही ऑनलाईन पद्धतीने यशस्वीपणे घेतल्या आहेत.

ISSN No. 2319-6025

भाषांतर : संकलना आणि स्वरूप / सात

भाषेतील साहित्य वाचेन असे म्हटले तर मग आपल्यालाही एक वाचक म्हणून मर्यादा घेतात हा आपणच आपला संकोच करून घेत असतो. मराठी ही आपली मायभाषा आहे. त्यामुळे आपली सस्कृती, साहित्य हे सर्व आपल्या मायभाषेतून समजून घेतलेच पाहिजे पण आपल्या देशातील बहुविधता आणि त्यातून दिसणारी एकता, सामाजिक विकास समजून घेण्यासाठी इतर भाषामधील साहित्य हे वाचलेच पाहिजे.

आणखी एक मुदा मला इथे मांडावासा वाटतो तो म्हणजे प्रत्येक लेखकाची एक आंतरिक इच्छा असते की, आणण जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचाले पाहिजे. पण त्याची ही अंतःस्थ आकांक्षा कशी पूर्ण होणार? तर जेव्हा भाषेच्या विंती नाहीशा होतील तेल्हा म्हणजे वाचकाचे अस्तित्व इथे गृहित घरावेच लागते. हा वाचकाचा केलेला अनुयाय आहे असे मला वाटत नाही. अनुभवाच्या प्रदेशाला जशी कोणतीही सरहद नसते तशीच वाचनाला देखील कोणतीही सरहद नको भिन्न प्रदेशातल्या, भिन्न भाषा बोलणाऱ्या, भिन्न वंशाच्या आणि भिन्न संस्कृतीच्या लोकांशी संपर्क ही आता अपरिहार अशी गोष्ट आहे. आणि यासाठी भाषांतरीत साहित्याची निश्चितपणे मदत होईल असे मला वाटते.

प्रत्येक अधिवेशनामध्ये विशिष्ट विषय घेऊन चर्चाही होत आहेत आणि अंकही अस्पासपूर्ण निघत आहेत. सातारा येथील या अधिवेशनामध्येही भिन्नभाषिक साहित्याची मराठी भाषांतरे या विषयावर निश्चितपणे मौलिक चर्चा घडेल, अशी खाली आहे. त्यामुळे मराठी विषयाचा विकास होण्यास हातभार लागणार आहे. त्यासाठी मी शुभेच्छा देते. शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाने मला अध्यक्ष म्हणून मनोगतातून अभिव्यक्त होण्याची संधी दिली, त्याबदल कृतज्ञता व्यक्त करते आणि शुभेच्छा देते. सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!

प्रा (डॉ) नीला जोशी

संपादकीय .. - डॉ. भरत जाधव	तीन
अभ्यर्थीय मरोगत - प्रा. (डॉ.) नीला जोशी	सात
१. कन्नड- मराठी कांदबरीचा अनुवांश - डॉ. उमा कुलकर्णी	१
२. अनुवादाच्या निर्मिताने - सुप्रिया वकील	८
३. बंगालीतून मराठीत अनुवाद - विलास गिरे	१४
४. भाषांतर विद्या - डॉ. सुप्रिया सहनवुद्धे	२०
५. सांस्कृतिक अनुवादातील अडचणी - प्रा. (डॉ.) अनिल गवळी	२५
६. जाहिरात मायभाषे बदलते स्वरूप आणि भाषांतर - प्रा. (डॉ.) शिवर्लिंग मेनकुदळे	३०
७. अनुवाद आणि सांस्कृतिक अभ्यास - प्रा. डॉ. सुभाष आहे	३९
८. भाषांतर मीमांसा आणि तिचे उपयोगन - प्रा. (डॉ.) शशांसुंदर भिरजकर	४८
९. भाषांतर : स्वरूप, विशेष आणि संधी - प्रा. (डॉ.) लता पांडुरंग मोरे	५५
१०. भाषांतर : एक रोजगार निर्मितीक्रम उद्योग क्षेत्र - प्रा. (डॉ.) तातोबा बदामे	६३
११. प्रकीय भोजेतील साहित्यकृतीची मराठी भाषांतरे - डॉ. अशोक तवार	६९
१२. अनुवादाचे महात्व आणि उपयोग - प्रा. (डॉ.) बाबासाहेब नाईक	७८
१३. तौलिक यांची असाध्यात्मा भाषांतर आणि संस्कृती अभ्यास - डॉ. भरत जाधव	८२
१४. भाषांतर प्रक्रिया : व्यापी आणि महत्व - डॉ. कृष्ण भवारी	९२
१५. अनुवादाते स्वरूप, संकल्पना आणि महत्व - डॉ. आर. डी. कांबळे	९८
१६. भारतीय अनुवादित साहित्य समकालीनतेच्या संदर्भात - डॉ. गवराम पोटे	१०६
१७. भाषांतर : स्वरूप, आवश्यकता आणि मर्यादा - डॉ. युवराज देवाळे	११२
१८. भाषांतर संकल्पना : समस्या व उपाय - डॉ. शैलजा शिंदे	११८
१९. भाषांतर संकल्पना : प्रेरणा व उपयोगन - डॉ. युवराज भासरे	१२३
२०. भाषांतर : भाषिक व सांस्कृतिक समस्या - डॉ. सविता कैंजळे	१२९
२१. भाषांतर आणि रूपांतराची भाषावैज्ञानिक बाबू - डॉ. विनायक राऊत, डॉ. सी. कांबळ नलवडे	१३४
२२. भाषांतरातील अडचणी - डॉ. अजित कौंबळे	१४१
२३. मराठी - हिंदी अनुवादातील समस्या - डॉ. महादेव जाधव	१४६
२४. वाङ्मयीन भाषांतरातील सांस्कृतिक समस्या - डॉ. सुवर्णा पाटील	१५३
२५. विज्ञान आणि भाषांतर - डॉ. प्रविणसिंह शिलेदार	१५८

२६. अनुवादः संकल्पना व स्वरूप - डॉ. प्राजका निकम	१६७
२७. तैलनिं क सहित व भाषांत स्वरूप, संकल्पना - प्रा. लक्ष्मण बोराटे	१७३
२८. भाषांतर संकल्पनेचा विकास - डॉ. मनीषा नायकवडी	१८०
२९. भाषांतर सहित्य समृद्धीचे साधन - प्रा. आशालता खोते	१९१
३०. भाषांतर आणि बांगनसंकृती - प्रा. लता माळी	१९८
३१. मराठी साहित्यातील भाषांतरविषयक जागिवा - प्रा. रघुनाथ मुडळे	२०३
३२. भाषांतर आणि संस्कृती आध्यास - प्रा. प्रज्ञा कांबळे - शिरणावकर	२११
३३. भाषांतर आणि रोजगाराच्या संभी - प्रा. रघुनाथ गवळी	२१८
३४. १९व्या शतकातील अनुवादित कांबळीचे स्वरूप - डॉ. सुभाष पाटील	२२४
३५. भाषांतर संकल्पना व स्वरूप - प्रा. श्रीरंग तराळ	२३५
३६. अनुवाद - शास्त्र की कला? - डॉ. शर्मिला घाटो	२४३
३७. भाषांतर : सांस्कृतिक सम्पद्या - प्रा. सौ. उज्ज्वला देसाई	२४८
३८. सुप्रिया वकील यांच्या अनुवादित साहित्याचे विशेष - डॉ. विनोद कांबळे	२५६
३९. निशिकांत ठकारांची भाषांतरविषयक भूमिका - प्रा. सौ. संगीता खरात	२६२
४०. सोनाली नवांगुळ : भाषांतरित साहित्यातील आश्वासक चेहरा - प्रा. गुंडोपंत पाटील २६९	
४१. भिन्नभाषिक भाषांतराची प्रक्रिया - प्रा. (डॉ.) सविता व्हटकर	२८२
४२. अनुवादित साहित्य : संकल्पना व स्वरूप - डॉ. सापर पाटील	२८८
४३. अनुवाद और तुलनात्मक साहित्याच्यवन - चेतन खेलिया	२९७
४४. अनुवाद की प्रासंगिकता - प्रा. एस. के. आतार	३०२
४५. रोजगार के परिप्रेक्ष्ये अनुवाद - डॉ. गणेश गभाले	३०६
४६. Cultural and Geo-Spatial Untranslatability from Marathi into English Dr. Datta Sawant Dr. Tukaram Hapgunde	३१४

संपादकीय ..

कला व वाणिज्य महाविद्यालय, सातारा तसेच शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर यांच्या संस्कृत विद्यामार्ग दिनांक ४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ रोजी भिन्नभाषिक साहित्याची मराठी भाषांतरे या विषयावरील दोन दिवसीय आंतरविद्याशाळाच्या गाढीय चर्चासत्राचे आणि शिविमच्या बाराव्या अधिवेशनाचे आवोजन करीत आहेत कला व वाणिज्य महाविद्यालयाने सुर्वं महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या वर्षातिथित शिविमच्ये अधिवेशन आणि राष्ट्रीय चर्चासत्र संस्मरणीय करण्याचा आमचा मानस आहे. या ऐतिहासिक प्रसंगाचे आपण साक्षीदार होत आहात याचा आम्हास सार्व अभिमान आहे.

भारतातील एकमेव अभेद्य राजधानीचे शहर म्हणजेच सातारा शहराचे (शाहनगर) संस्थापक छत्रपती थोरले शाहू महाराज औरंजेबाच्या कैदेतून सुटून आल्यावर छत्रपती शाहू महाराजांनी साताराच्या किल्ल्यावरूनच त्यांनी राज्यकारभाराची सूत्रे हलवण्यास सुच्छावत केली त्यातूच सातारा शहराच्या स्थापनेची कल्पना पुढे आली आणि शहराची मुहूर्मिंद रोवत छत्रपती शाहू महाराजांनी मराठा स्वराज्याच्या ७० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वराज्याची राजधानी डोंगरावरून जमिनीक आणली या शहराचे नाव शहराभोवती असलेल्या सात किल्ल्यांपासून (सप-तारा) तशार झालेले आहे. सातारा जिल्हा ही मराठी राज्याची राजधानी होती. सातारा शहराला एक मोठी ऐतिहासिक सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेले रथ शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यालय सातारा या शहरात आहे.

शतकोत्तर यशस्वी वाटचाल करणाऱ्या मराठा विद्या प्रसारक समाजाची स्थापना जनकल्याणासाठी रचनात्मक कार्य करणाऱ्या लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने झाली. दूरदृष्टीने विचार करणारे, तारळे गावचे इनामदार श्रीमंत रुद्रजीराजे महाडिक व रावबहादूर संभाजीराव मोरे दुदुस्कर यांनी अत्यत खडतर परिश्रमातून संस्थेची उभारणी केली. बहुजन समाजाच्या उद्घासाठी व विशेषता शैक्षणिक विकासासाठी संस्थेची चाललेली धडपड पाहून बडोदायाचे जनहितेश राजे श्रीमंत सथाजीराव गायकवाड व फलटण संस्थानचे संस्थानिक श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळक यांनी संस्थेच्या

भाषांतर : सांस्कृतिक समस्या

प्रा. सौ उज्ज्वला अर्जुनराव देसाई

मराठी विभाग प्रमुख

मातोश्री बचाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय, कडेरांव, जिल्हा सांगली.

उद्दिष्ट्ये .

प्रस्तुत शोधनिविध विषयाची उद्दिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत

१) साहित्याच्या भाषांतराची गरज आणि महत्त्व पटवून देणे.

२) भाषा आणि संस्कृती यांचा सहसंबंध पटवून देणे

३) भाषांतराचे सांस्कृतिक महत्त्व समजावून देणे

४) भाषांतरकाऱ्याला भाषांतर करताना प्रत्येक समाजाची धर्मिक, राजकीय, सांस्कृतिक, बाळभ्यंयीन भौगोलिक पार्श्वभूमी म्हणजेच संस्कृती अभ्यासण्याची आवश्यकता आहे. तरच तो भाषांतराला न्याय देऊ शकतो. या विषयाचे प्रतिपादन करणे.

संशोधन पद्धती:

प्रस्तुत संशोधन विषयाच्या अभ्यासासाठी वर्णनात्मक तसेच विश्लेषणात्मक संशोधन पद्धतीचा वापर करून भाषांतर सांस्कृतिक समस्या या शोधनिविध विषयाद्वारे विविध बाढ्यमय प्रकाराचे भाषांतर करताना येणाऱ्या सांस्कृतिक समस्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे

प्रस्तावना

आजच्या जागतिकीकरणाच्या काळात निरनिराळ्या संपर्क माध्यमांनी जगाच्या सीमा अगदी जवळ आणल्या आहेत. देशो-देशीची भिन्न भाषा, भिन्न संस्कृती, भिन्न वश असणारी माणसे अनेक कारणाने एकमेकांच्या संपर्कात येऊ लागली आहेत. जग हे बाजारपेठ बनल्याने ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानांची तसेच अनेक व्यवहार करताना भावनांची व विचारांची देवाण- घेवाण होऊ लागली आहे. त्यामुळे, संपर्कमाध्यम म्हणून विविध भाषा येणे किंवा बहुभाषिक असणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे साहजिकच आजच्या युगात भाषांतराला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

भाषांतराची गरज आणि महत्त्व

आधुनिक युगात साहित्य, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, वाणिज्य, प्रशासन, न्याय, व्यवहार, संस्कृती इ. क्षेत्रांमध्ये भाषांतराची गरज मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली आहे. जगामध्ये संशोधित होणारे सर्व प्रकारचे ज्ञान आपल्या मातृभाषेत आणणे आणि आपल्या मातृभाषेतील साहित्य, संस्कृती, पंपरा, जगातील सर्व भाषांमध्ये पोचविणे भाषांतरामुळे शक्य झाले आहे. यशवंतराव चव्हाण यांनी म्हटले आहे ज्ञानभाषा आणि लोकभाषा एक झाल्याशिवाय समाजाचे जीवन समर्थ होत नाही. म्हणून आधुनिक युगात भाषांतराची प्रक्रिया गतिमान होऊन. भिन्न भाषा व भाषिकांना एकत्र जोडणारा. भाषांतर हा एक दुवा ठितो आहे.

भाषांतर...विविध व्याख्या

भाषांतर म्हणजे एका भाषेतील आशय जसाच्या तसा दुसऱ्या भाषेत नेणे किंवा आशयाचे भाषिक स्थलांतर करणे होय. भिन्न भाषा, भाषिक साहित्य व संस्कृती यांना जोडण्याचे भाषांतर हे साधन आहे म्हणून translation is a bridge to join gulf streams असे म्हटले जाते.

१. मराठी विश्वकोश - मूळ भाषेतील मजकूर अथवा आशय आपल्याला अपेक्षित असलेल्या दुसऱ्या म्हणजे लक्ष्यभाषेत व्यक्त करण्याची कला म्हणजे भाषांतर किंवा अनुवाद होय

२ भालचंद्र नेमाडे - भाषांतर ही एका संहितेचे एका भाषिक सांस्कृतिक आवरणातून दुसऱ्या भाषिक सांस्कृतिक आवरणात स्थानान्तरण करणारी दैभाषिक प्रक्रिया आहे.

३ डॉ. कल्याण काळे - मूळ संहितेच्या वाचनाने गिळणारे ज्ञान आणि विचार, आनंद आणि अनुभव दुसरी भाषा बोलणाऱ्याला त्याच्या भाषेत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न म्हणजे भाषांतर होय.

४ मिलिंद मालरो - लिखित मजकूर एका भाषेतून दुसऱ्या भाषेत आणणे याला भाषांतर असी संज्ञा दिली जाते

५. माधव आचवल - कोणत्याही वाढ्यमय कृतीचा परभाषेत केलेला अनुवाद म्हणजे एका सांस्कृतिक संदर्भातील अनुभवाला दुसऱ्या सांस्कृतिक संदर्भात रुजविण्यासारखे एक रोप उपदू दुसऱ्याकुंडीत पुन्हा रुजवावे तसे असते

अश्याप्रकारे अनेक भाषा अभ्यासकांनी भाषांतराच्या विविध व्याख्या केलेल्या आहेत.

भाषांतर - अनुवाद - रूपांतर - स्वैरानुवाद

भाषांतर आणि अनुवाद या दोन्ही संज्ञा समानार्थी वापरल्या जातात परतु त्यामध्ये मोठा फरक आहे. अनुवाद ही व्यापक संज्ञा असून भाषांतर ही तिच्यात सामावणी प्रक्रिया आहे. या दोन संज्ञांमध्ये फरक असून त्यातील सारांश विस्तार स्पष्टीकरण गद्य रूपांतर इ. प्रकार त्या मध्ये संभवतात. एक भाषिक अनुवादामध्ये सहसा न आढळणारा एक प्रकार यिनि भाषिक अनुवादामध्ये आढळतो तो म्हणजे एका भाषेतील संहितेचा अर्थ दुसऱ्या भाषेमध्ये उत्तरवून प्रतिसंहिता तयार करणे हा होय याच प्रकाराला रूढ अर्थात भाषांतर म्हणण्याचा प्रघात आहे, असे डॉ. कल्याण काढे यांचे मत आहे. तर चंद्रकांत पाटील यांनी ही अनुवाद आणि भाषांतर या मध्ये फरक केलेला आहे, त्यांनी अनुवाद ही गंभीर क्रिया आहे आणि भाषांतर ही करमणुकीसाठी केलेली क्रिया आहे असे मानले आहे.

रूपांतर

या प्रक्रियेत एखाद्या वाङ्मय प्रकारातील कलाकृती दुसऱ्या वेगळ्या वाङ्मय प्रकारात नेणे म्हणजे रूपांतर होय. द्यामध्ये एखाद्या काढंबरीचे नाट्यकृती मध्ये रूपांतरण करणे तर एखाद्या नाट्यकृतीचे चित्रपटामध्ये रूपांतर करणे होय.

स्वैरानुवाद

स्वैरानुवादात मूळ साहित्यकृतीमध्यील भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक वातावरण अनुवादित साहित्यकृतीत बदलले जाते. लक्षभाषेतील भौगोलिक, सामाजिक वातावरण विचारात घेवून स्वैरानुवादात आवश्यक ते बदल केले जातात. वाचकांच्या संवेदनशीलतेला रुचेत, पचेल असा बदल अनुवादक करतो.

भाषांतराचे प्रकार

सामान्यपणे भाषांतराचे प्रमुख दोन प्रकार आहेत.

१. मूलनिष्ठ भाषांतर

२. लक्षनिष्ठ भाषांतर

१. मूलनिष्ठ भाषांतर

मूलनिष्ठ भाषांतरात मूळ भाषेतील शब्द, शब्द रचना आणि शैली यांचे तंतोतंत अनुकरण केले जाते म्हणजेच मूळभाषेतील संहिता शब्दशः समजावून संगायची हा उद्देश असेल तर संहितेला प्राधान्य दिले जाते. त्याला मूलनिष्ठ भाषांतर असे म्हणतात उदा. मृगाक्षी म्हणजे मृगासारखे डोळे असणारी, मीनाक्षी म्हणजे माश्यासारखे डोळे

असणारी. असे शब्दशः भाषांतर केले जाते.

२ लक्षनिष्ठ भाषांतर

या भाषांतरात लक्षभाषेतील शब्दरचना, वाक्य प्रचार, प्रतिमा यांच्या सहाय्याने मूळ भाषेतील आशय लक्षभाषेत आणला जाते, म्हणजे मूळ भाषेतील आशयाला अनुसरून भाषांतर केले जाते. मूलनिष्ठ भाषांतरापेक्षा लक्षनिष्ठ भाषांतर अधिक आव्हानात्मक असते. असे भाषांतर वाचताना वाचकाला मूळ साहित्यकृती वाचनाची प्रेरणा मिळते.

भाषा आणि संस्कृती सहसंबंध

भाषा हे विचार कल्पना आणि भावना व्यक्त करण्याचे साधन आहे. माणसू हा समाजशील प्राणी आहे. तो समाजाचा घटक असल्याने त्या समाजाची संस्कृती धर्म, परंपरा जपत आणले आयुष्य जगत असते. प्रत्येक समाजामध्ये जात, पोट- जात, भाषा, बोली वेगवेगळ्या असू शकतात. प्रत्येक भाषिक आपल्या भाषेमधून त्याची जीवणशीली आणि संस्कृती यांचे दर्शन घडवितो. भारतामध्ये अनेक धर्म जाती आणि पंथ आहेत. त्यांच्या चालीरीती, रुढी, परंपरा, श्रद्धा यांच्या मध्ये भिन्नता आहे. त्याचाच ठसा साहित्यामध्ये ही पडतो. साहित्य ही एक सांस्कृतिक घटना असल्याने साहित्या मधून तेथील संस्कृतीचे दर्शन घडत असते त्यामुळे, भाषांतर करताना केवळ दोन भाषा एकत्र आणल्या जात नाहीती तर दोन संस्कृतीही जवळ येऊन त्यामधून सांस्कृतिक आदान प्रदान होत असते. वेगवेगळे जीवनानुभव आणि समाज दर्शन त्यामधून घडते त्यामुळे भाषांतर हे भाषा विषयक आदान प्रदान करतेच त्यापेक्षा विविध भाषिक मानवी समुहांना जोडप्याचेही काम करते भाषांतर म्हणजे एका भाषेतला आशय त्याच्यातील सौंदर्यानुभावासह म्हणजे शब्द योजना, घ्वनी योजना, वाक्य रचना, वाक्य प्रचार म्हणी, सांस्कृतिक शब्द, सामाजिक संकेत इत्यादीसह दुसऱ्या भाषेत आणणे

आज जग खूप जवळ येत चालले आहे, त्यामुळे जगातील अनेक संस्कृती आणि त्यांच्या साहित्यकृती यांची माहिती आपल्याला होत आहे. त्या साहित्या मधून नवीन प्रेरणा मिळते आणि वैचारिक आदान प्रदान होण्यास मदत होते. यामुळे माणसू प्रगल्भ होऊ लागला आहे. भारतात इंग्रजीच्या आगमनानंतर इंग्रजी शिक्षण प्रसारासाठी भाषांतराची गरज निर्माण झाली तसेच ख्रिस्ती लोकांनी धर्म प्रचाराच्या उद्देशाने बायबलचे भाषांतर मराठी मध्ये केले, या मुळे पंचतंत्र, हिंतोपदेश, सिंहासन बत्तीसी यासामध्या ग्रंथांचे समाजप्रबोधनासाठी भाषांतर झाले या कालखंडात भाषांतर

करण्याची लाटच निर्माण झाली त्यामुळे हा कालखंडाला भाषांतर युग असे म्हटले गेले केवळ इंग्रजी साहित्याचेच मराठीत भाषातर झाले असे नाही तर मराठी भाषेतील उत्तरपोतम ग्रंथांचे आणि रागायण महाभारत या सारख्या महाकाव्यांचेही इंग्रजीसह जगातील अनेक भाषांमध्ये भाषातर झाले व जग भरत पोचले व त्यामधून भारतीय संस्कृतीचा परिचय जगाला झाला.

भाषांतरातील सांस्कृतिक समस्या

भाषा ही समाजाच्या संकृतीची घटक असल्याने कोणतेही साहित्य भाषांतरीत होत असताना त्या शब्दामधील आशय भाषांतरीत करता येईलच असे नाही. त्यामध्ये सांस्कृतिक अडचणी येतात. आपल्याकडच्या म्हणी, वाक्यप्रचार यांचे भाषांतर करणे अवघड आहे. प्रत्येक समाजाची वाडमयीन, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक, भौगोलिक पार्श्वभूमी म्हणजेच संस्कृती भाषांतरकाराता अभ्यासाची लागते त्यांचा अभ्यास नसेल तर तो भाषांतरला न्याय देऊ शकत नाही. तसेच भाषेतील साहित्यकृती ही त्या लेखकाची स्वतत्र निर्मिती असते. त्यामुळे त्या मूळ साहित्यकृतीचे तंत्रोंत भाषांतर करणे शक्य नसते. त्या लेखकाच्या वैयक्तिक शैलीमुळे त्याच्या विशिष्ट लकडीमुळे भाषांतर करणे अवघड जाते मूळ लेखकाची शैली हा त्या साहित्याचा आत्मा असतो. त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्यास भाषांतर परिपूर्ण होवू शकत नाही सांकेतिक भाषा, बोली भाषा आणि प्रमाण भाषा अशी भाषेची अनेक रूपे आहेत. अश्याश विविध रूपातून व्यक्त झालेले विचार भाषांतरामधून भाषांतरित होणे गरजेचे असते ते तसेही तर भाषांतर प्रक्रियेमध्ये बाधा येते.

वॉड गुड इनफ.या समाजशास्त्राच्या विचारामुसार संस्कृती म्हणजे सामाजिक व्यवस्था आदिद्वारे मिळणरे ज्ञान. त्यांच्या मर्ते भाषेच्या माध्यमातून विचार प्रक्रिया कार्यान्वित होते. भाषिक आविष्काराच्या सामान्य पातळीस संस्कृती असे म्हणतात. भाषेचा संबंध हा एका सांस्कृतिक ज्ञानाच्या देवाण घेवाणी बोरेव व दुसऱ्या सांस्कृतिक देवाण घेवाणी बोरेव जोडला जातो त्यामुळे संस्कृतीच्या संदर्भाविना भाषा असूच शकत नाही. त्यामध्ये लोक जीवनाशी संबंधित प्रथा परपरा या संबंधीत संदेश वहनात विविध अडचणी येतात त्यावर भाषांतरकाराता मात करावी लागते ३. खरकरं, उंडं इ. शब्दांचे भाषांतर करताना अडचणी येतात विशिष्ट संस्कृतीचा आविष्कार, आचार, विचार, संस्कार, त्रद्धा ही चौकट बंदिस्त असते. मूळ साहित्यकृतीतील या घटकांना दुसऱ्याभाषेत नेताना ते कसे भाषांतरीत करायचे हे भाषांतरकारा पुढे आव्हान असते त्यामुळे त्याला शब्दशः भाषांतर करणे अवघड जाते अशा सांकृतिक अडचणीमुळे

भाषांतर करणे भाषांतरकाराला अडचणीचे होते. एकादी भाषा जेव्हा येते तेंव्हा ती नुसते शब्द घेवून येत नाही, तर ती तिची संस्कृती आणि संकेत व्यवस्था घेऊन येते त्यामुळे भाषांतरकाराला भाषांतर करताना त्याच्यावर अन्याय होणार नाही त्याची काळजी घ्यावी लागते कारण प्रत्येक संस्कृती प्रत्येक समाज आपली काही वैशिष्ट्ये टिकवून असते त्या सामाजाची भाषा, धर्म, चालीरीती, जीवन प्रणाली, वैशिष्ट्य पूर्ण असते. आपल्याकडील शिव्यांची भाषांतरे होवू शकत नाहीत त्यामुळे भाषांतर करताना सांस्कृतिक समस्या ही एक मोठी अडचण ठरते.

साहित्यप्रकारांच्या भाषांतरातील सांस्कृतिक समस्या

कवितेचे भाषांतर

कवितेचे भाषांतर करताना अनेक अडचणी भाषांतरकारापुढे उभ्या राहतात, कविता ही कवीची अभिव्यक्ती असते. कविता ही अनेक अर्थ सूचक असते ज्या भाषेत आणि संस्कृतीत ती लिहिली गेली असेत त्या भाषेत आणि संस्कृतीतच सूचित अर्थ दडलेले असतात. मूळ कवितेत हे आलेले अर्थ शोधणे हे भाषांतरकाराचे कर्तव्य असते. संस्कृतीच्या चौकटीत त्या कवितेचे स्थान काय आहे, तिची मुळे किती खोल आहेत हे भाषांतरकाराने समजून घेणे आवश्यक आहे. कवितेचे शब्द कवितेचा घाटाच्या स्वरूपाचाही सूक्ष्म अभ्यास केल्याशीवाय कविता भाषांतरित होक शकत नाही.

नाटकाचे भाषांतर

भाषिक व्यवहार हा नेहमीच संस्कृती विशिष्ट असतो. एका भाषेतून व्यक्त होणारे अर्थ देखील संस्कृती विशिष्ट असतात त्यामुळे प्रत्येक भाषेतील भाषिक व्यवहार सांस्कृतिक चौकटीतच अर्थपूर्ण ठरते. एका भाषेतील अर्थ दुसऱ्या भाषेत जसाच्या तसा येवू शकत नाही. नाटकाच्या बाबत विचार करताना त्याचा घाट सौरचनात्मक तत्त्वे आणि भाषा भाषांतरकाराला विचारात घ्यावी लागतात कारण सांस्कृतिक भिन्नेमुळे नाटकाच्या मूळ संहितेतील भाषेच्या अनेक सांस्कृतिक अर्थांचे पदर भाषांतरात निर्माण करण्याचा प्रश्न भाषांतरकारापुढे आज्ञानात्मक ठरतो मूळ संहितेचे अनुभव विश्व ज्या गोष्टीवर उमे आहे त्याकडे दुर्लक्ष केल्याने जे बदल होतात ते निश्चितपणे हानिकारक ठरतात असे डॉ माया पंडित यांनी नाटकाच्या भाषांतरातील समस्या या लेखात म्हटले आहे. त्यांच्या मर्ते विचय तेंदुलकरांच्या घाशीराम कोतवाल या नाटकात खेळे, दशावतार, तमाशा, कव्याल्या इ. अनेक लोककलांमधील शैलींचा

वापर केला आहे. अस्या नाटकाच्या इग्रजी भाषांतरात सममूल्य शैली वापरता येणे अशक्य ठरते कारण ती विशिष्ट सांस्कृतिक कला प्रकाशाशी निगडीत आहे त्यामुळे भाषांतराला मर्यादा येते. हाच प्रकार सर्व ललित साहित्याच्या भाषांतरात उद्द्वतो.

कोणतीही कलाकृती सांस्कृतिक पिंडातून घडत असते त्याची पूर्ण ओळख करून घेणे भाषांतरकाराला आवश्यक असते. या संदर्भात काही विद्वानांची मर्ते लक्षणीय ठरतात.

व. दि. कुलकर्णी - त्यांच्या मर्ते अनुवादाचे सामर्थ्य व मर्यादा ध्यानी घेऊन मूळ काव्य सौदर्यास हानी न पोहचविता त्याचा विकास करून अनुवाद करण्याचं कौशल्य अनुवादकाजवळ असावे लागते. अनुवादित साहित्यकृती वाचताना त्या साहित्यकृतीचा प्रभाव वाचकाला जाणवला पाहिजे

सदा कन्हाडे - यांच्या मर्ते प्रथम भाषांतरकाराला अथवा अनुवादकाला स्तोत्र भाषेतील सामग्रीचा अर्थ, पूर्णतः ग्रहण करता आला पाहिजे. भरतीय साहित्यशास्त्रानुसार वाच्यार्थ, लक्ष्यार्थ आणि व्यांयार्थ हे ग्रहण करता आले पाहिजे तसेच पाश्चात्य साहित्यशास्त्रानुसार भाषिक अर्थ, कोणत अर्थ आणि भावनात्मक अर्थ ग्रहण करता आले पाहिजे. याचा अर्थ अनुवादकाला भाषेचीच नव्हे तर संस्कृतीचीही जान असणे गरजेचे आहे. यामुळे वाचकाची दृष्टी समृद्ध होण्यास भाषांतराने मदत होते.

समारोप

भाषेच्या व वाढमयाच्या समृद्धीसाठी भाषांतर प्रक्रिया महत्वाची आहे. आज जग खूप जबळ येत चालले आहे. या जबळीकीबोरवर त्यांची संस्कृती आणि साहित्य यांचा आपल्याला परिचय होत आहे. त्यामधून वैचारिक आदान प्रदानाबोरवरच मानवी जीवनाला उपकारक तत्त्वविचार प्रेरणा देणारे आहेत. विचारवंत आणि त्यांचे साहित्य योंच्या परिचयामधून मानवी जीवन समृद्ध ब्यायला मदत होणार आहे.

संदर्भ ग्रंथ

१. जोशी लक्षणशास्त्री - मराठी विश्वकोश खंड - ३. म.रा.सा.सं.म., १९७६.
२. डॉ. कल्याण काळे, डॉ अंजली सोमण - भाषांतर मीमांसा, प्रतिमा प्रकाशन, पुणे. १९९६.
३. कन्हाडे सदा - भाषांतर, लोक चांड मय गृह मुंबई, १९९८.
४. नेमाडे भालचंद्र - टीका स्वयंवर, साकेत प्रकाशन औरंगाबाद, १९९९.
५. कुलकर्णी व. दि - मराठी साहित्य, विमर्श आणि विमर्शक, पश्चिमंगळ.

प्रकाशन पुणे २००१

६. तृतीय वर्ष कला, मराठी अभ्यास पत्रिका क्र.-१, भाषांतर, रुपांतर, अनुवाद व वाढमयीन निबंध. दूर व मुक्त अध्येयम संस्था मुंबई विद्यापीठ मुंबई. जानेवारी, २०११.
७. मराठी अनुवादित कादंबरी शिवाजी विद्यापीठ. एम ए. मराठी अभ्यासक्रम.






भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे,

भोगावती महाविद्यालय, कुरुकली
मराठी विभाग

नव्यातरी मराठी साहित्यातील विविध प्रवाह



संपादक

ग्रो. डॉ. सविता अशोक व्हटकर

नवदोत्तरी मराठी साहित्यातील विविध प्रवाह
 संपादक
 प्रो. डॉ सविता अशोक व्हटकर
 संपादक मंडळ
 प्रा. नमिता अनिलकुमार पाटील | प्रा. रणजीत हसुरकर
 प्रा. सविता टिपुगडे | प्रा. विश्वास पाटील
 © संपादकांकडे

प्रकाशक
 दादासाहेब काका जगदाळे
 तेजश्री प्रकाशन
 महाराष्ट्र मळा, यशवंत कॉलनीजवळ,
 मु.पो. कबनूर, ता. हातकण्णगले,
 जि. कोल्हापूर - ४१६ १३८
 मो. ८२७५६३८३९६
 प्रथम आवृत्ती : २६ जून २०२२

ISBN 978-93-94617-05-2

मुद्रक
 भारती मुद्रणालय
 ८३२, ई वॉर्ड, शाहपुरी ४१२ गल्ली, कोल्हापूर.
 फोन नं. : ०२३१-२६५४३२९

मूल्य : रु. २८०/-

‘नवदोत्तरी मराठी साहित्यातील विविध प्रवाह’ या विषयावरील शोधनिबंधाचे पुस्तक भारती मुद्रणालय, ८३२, ई वॉर्ड, शाहपुरी ४१२ गल्ली, कोल्हापूर येथे छापून तेजश्री प्रकाशन, इचलकरंजी यांनी प्रकाशित केलेले आहे. या पत्रिकेत प्रकट झालेल्या मतांशी संपादक, प्रकाशक व मुद्रक सहमत असतीलच असे नाही.

लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या
 ‘स्मृतिशताब्दी कृतज्ञता पर्व’ वर्षानिमित्त अर्पण



“आमची प्रजा सदासर्वदा सुखी व संतुष्ट असावी,
 दिवसेंदिवस तिचे कल्याण वृद्धिगत व्हावे आणि
 आमच्या राज्याचा सर्व बाजूनी अभ्युदय व्हावा
 अशी आमची उत्कट इच्छा आहे.”

- लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज

अनुक्रमणिका

१. नव्वदोत्तरी ग्रामीण कथा:स्वरूप आणि वाटचाल	डॉ. गवराम ना पोटे	१७
२. नव्वदोत्तरी मराठी कथेतील शेतकरी चलवटीचे चित्रण	प्रा. विश्वास मा. पाटील	२६
३. नव्वदोत्तरी मराठी दलित कथा	डॉ. चंद्रकांत श. कावळे	३५
४. भटकया-विमुक्ताच्या जातपंचायतीच्या न्याय निवाड्यातील आधारभूत लोककथांचा वाड्यमवीन अभ्यास	डॉ. बालासाहेब सं. चव्हाण	४७
५. नव्वदोत्तरी मराठी कवितेतील शेतकरी स्त्रियाचे चित्रण	प्रा. नमिता अ. पाटील	५९
६. डॉ. बालासाहेब आंबेडकर आणि मराठी दलित कविता	डॉ. युवराज दे. भारे	६५
७. नव्वदोत्तरी ग्रामीण कवितेतील शेतकरीपण	प्रा. डॉ. सविता अ. व्हटकर	७३
८. नव्वदोत्तरीय दलित साहित्यातील कविता	प्रा. श्रीरंग अ तराळ	८०
९. नव्वदोत्तर दलित कविता	डॉ. सारीनुत्र तुपेरे	९०
१०. जनकविता	डॉ. संगीता घुणे	९६
११. अजीम नवाज राही शोषितांच्या जीवनाचे बहुपदी चित्रण करणारी कविता	डॉ. सागर अ. पाटील	१०२
१२. 'बुढाई' कादबरीतील प्रभावी स्त्री व्यक्तिरेखा : गोकर्ण	कु. प्रा. गीतल भा. बच्छाव	१११
१३. नव्वदोत्तर कादबरीचे स्वरूप व वाटचाल	हर्षली बा. खंदरे	११८
१४. नव्वदोत्तरी बाल कादबरीचे स्वरूप आणि वाटचाल	प्रा. प्रकाश द. सावळे	१२६
१५. नव्वदोत्तर कालखडातील ग्रामीण कादबरीचे विषय वैचित्र्य	डॉ. मधुकर बैकरे	१३१
१६. नव्वदोत्तरी मराठी ग्रामीण कादबरी	प्रा. सौ. उज्ज्वला आ देसाई	१३९
१७. नव्वदोत्तरी दलित कादबरीतील बदललेल्या स्त्रीजीवन जाणीवा	प्रा. सविता सं. टिपुगडे	१४४
१८. नव्वदोत्तरी मराठी ग्रामीण कादबरी	श्री. विलास स. सुर्वे	१४९

१९. नव्वदोत्तरी स्त्रीवादी साहित्य नातिचरामि या कादबरीच्या अनुषंगाने	डॉ. शर्मिला बा. घाटे	१६०
२०. स्त्री जीवनाचे बदलते वास्तव चित्रण: भूमी	प्रा. मच्छगंधाली नि. तारळेकर	१६४
२१. नवोदत्तर मराठी नाट्यवाङ्मय एक आकलन	डॉ. ज्ञानेश्वर को. गवते	१६९
२२. नवोदत्तरी मुस्लिम मराठी नाटके	डॉ. प्रा. मोहन बा. चव्हाण	१७७
२३. नव्वदोत्तरी मराठी सामाजिक नाटक	प्रा.डॉ. राजश्री बं पोवार	१८४
२४. नव्वदोत्तरी मराठी नाटकातील आस्वादकता	प्रा. रणजीत ए. हस्त्रकर	१८९
२५. भटक्या-विमुक्ताच्या आत्मकथेतील वास्तव जीवन	प्रा. वैशाली श्री. गुंजेकर	१९५
२६. मराठी विज्ञान साहित्य	डॉ. मनीषा आ नायकवडी	२०३
२७. नव्वदोत्तर कालखडातील वडार समाजाचे साहित्य	सौ. विजयालक्ष्मी देवगोजी	२१०

५. डॉ कोत्तापले नागनाथ, नव्वदोत्तर ग्रामीण कादंबरीतील संस्कृतीभान, डॉ. जाधव गजानन (सपादक) नव्वदोत्तर मराठी ग्रामीण कादंबरी, अनघादित्य प्रकाशन, परतवाडा, अमरावती, प्रथमावृत्ती २०२१ पृष्ठ-३१
६. डॉ काळवणे केदार, नव्वदोत्तर ग्रामीण कादंबरीतील संस्कृतीभान, डॉ जाधव गजानन (सपादक): नव्वदोत्तर मराठी ग्रामीण कादंबरी, अनघादित्य प्रकाशन परतवाडा, अमरावती प्रथमावृत्ती २०२१ पृष्ठ-२४१, २४२

नव्वदोत्तरी मराठी ग्रामीण कादंबरी

प्रा. सौ. उज्ज्वला अर्जुनराव देसाई
मातोश्री बयावाई श्रीपतराव कदम, कन्या महाविद्यालय,
कडेगाव, जि.- सांगली

प्रस्तावना :

मराठी साहित्य विश्वात १९६० नंतर अनेक साहित्यप्रवाह उदयास आले, या मध्ये दलित, ग्रामीण, स्त्रीवादी, आदिवासी, मुस्लीम, खिस्ती असे अनेक प्रवाह आहेत. त्या मध्ये कृपीसंस्कृतीशी व ग्रामजीवनाशी निगडीत असलेला साहित्य प्रवाह म्हणजे ग्रामीण साहित्य प्रवाह. या साहित्य प्रवाहाची सुरवात महात्मा ज्योतीशाव फुले याच्या 'शेतकन्याचा आसूड', 'ब्राह्मणाचे कसब' आणि 'तृतीय र८', या नाटकापासून सुरु झाली आणि शेतकन्यांचे प्रश्न जगाच्या वेशीवर माडायला सुरुवात झाली. पुढे महात्मा गांधीनी 'खेड्याकडे चला' हा संदेश देवून ग्रामीण जीवनाकडे व ग्रामीण प्रश्नाकडे समाजाचे लक्ष वेधले. निसर्गाच्या लहरीपणावर शेतीवर अवलबून असणारा, जीवनातल्या अनेक आव्हानाना तोंड देणारा बळीराजा याचे जगण्याचे गंभीर प्रश्न समजून घेण्यासाठी खेड्याकडे जाणे महत्वाचे आहे हे या दोन महापुरुषांनी ओळखले आणि त्यानंतर ग्रामीण भागाचे प्रश्न ऐणीवर येऊ लागले, सार्वत्रिक शिक्षणाच्या सकल्पनेमुळे खेड्यातील तरुण शिकू लागला, त्याला आपल्या प्रश्नाची जाण येऊ लागली. पूर्वीच्या साहित्यातील ग्रामीण भागाचे बेगडी चित्रण व त्याला दिसणारे वास्तव जीवन यातील तफावतीतून तो लिहिता झाला.

ग्रामीण साहित्यिकाच्या लेखणीतून शेतकरी कष्टकन्याचे प्रश्न, त्याची सुख- दुःख, पिलवणूक, शोषण, त्यातून आलेले दारिद्र्य, उपासमार, खेड्यातील अधश्रद्धा, रूढी परपरा, लोकसंस्कृती, लोकजीवन याचे दर्शन घडू लागले त्यामध्ये एक सशक्त व दमदार ग्रामीण साहित्यप्रवाह मराठी साहित्यामध्ये सुरु झाला.

मराठी ग्रामीण कादंबरी :

ग्रामीण साहित्याची सुरुवात कथा-कविता या साहित्य प्रकारा पासून झाली पण त्यामध्ये संबंध ग्रामजीवन व ग्रामवास्तव माडण्यावर मर्यादा आल्यामुळे अनेक साहित्यिक कादंबरी लेखनाकडे वळले ग्रामीण भागाचे

वास्तवपूर्ण जीवन चित्रण करणारे सुरवातीचे कांदंबरीकार शकर पाटील, व्यक्टेश माडगुळ्कर, उद्धव शेळके, रा र बोराडे, रणजीत देसाई, आनंद यादव या कांदंबरीकारांनी ग्राम जीवनातील संघर्ष, गावगाडा, राजकारण, तेथील निर्सर्ग, शेत शिवार, श्रद्धा, समजुती, अशया अनेक विषयावर कांदंबन्या लिहिल्या १९९० नंतरची मराठी ग्रामीण कांदंबरी :

१९९० नंतर आलेल्या जागतिकीकरणाच्या व खुल्या आर्थिक धोरणाच्या युगाने भारतीय समाज व्यवस्थेमध्ये मोठे बदल घडून आले. ग्रामीण भागाचेही वास्तव बदलले खुल्या आर्थिक धोरणाने जग ही बाजारेपेठ बनल्याने परंपरागत शेतीला व उत्पादनाना मोठा फटका बसला. राजकारणी व शासकीय अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीने शेतकऱ्याची लुबाडणूक सुरु झाली वाढत्या शहरीकरणाने खेड्याना ओहोटी लागली या मुळे सामान्य कष्टकऱ्याचे व शेतकऱ्यांचे जीवन होरपळू लागले, या बदलाकडे पाहणाच्या लेखकानी हे प्रश्न कांदंबरीच्या रूपाने मांडण्यास मुरुवात केली. यंत्रयुगाच्या व शहरीकरणाच्या परिणामाचे वास्तवपूर्ण चित्रण 'पाचोळा' या कांदंबरी मध्ये रा र बोराडे यांनी केले उद्धव शेळके यांच्या 'धग' या कांदंबरीनेही य बदलाचे चित्र रेखाटले अरुण साधू याच्या 'शापित' या कांदंबरीत दुष्काळात वाताहात झालेल्या शेतकरी कुटुंबाची व्यथा मांडली आहे. तर रसींद्र शोभणे याची 'कोंडी' ही कांदंबरी, मळणी यंत्रात हात सापडलेल्या गणपतच्या कुटुंबाच्या वाताहातीची कहानी सागते

तानांजी राऊ पाटील याच्या 'आभाळ' या कांदंबरीत कर्जात जगणाच्या व कर्जातच मरणाच्या अल्प भू-धारक शेतकऱ्याची कथा येते बाबाराव मुसळे याच्या 'हल्या हल्या दूध दे' या कांदंबरीत सावकारीचा प्रश्न मांडला जातो, तर स ग यादव यांनी 'बुडणारा गाव', या कांदंबरीत चादोली धरणग्रस्ताचा प्रश्न माडला आहे. सदानद देशमुखांच्या 'तहान' या कांदंबरीत पाणी टंचाईने हैराण झालेल्या विदर्भातील शेतकऱ्याची व्यथा माडली गेली, त्वाच्याच 'बारोमास' या कांदंबरीत शेतीला आलेले वाईट टिवस त्यातून होणाच्या शेतकऱ्याच्या आत्महत्या, सुशिक्षित बेकाराचा प्रश्न या सर्वांचा ग्रामजीवनावरील परिणाम प्रभावीपणे माडला आहे. आनंद यादव यांच्या 'गोतावळा' या कांदंबरीने शेतमुरुचे प्रश्न, बदलणारे ग्राम वास्तव याचा वेद घेतला आहे त्याच्या 'झोंबी', 'नागरणी', 'धरभिती' आणि 'काचवेल' या आत्मनिवेदनपर कांदंबन्यामधून शेतकरी कुटुंबातील व्यथा वेदना शब्दांकित केल्या आहेत

राजन गवस या महत्वाच्या कांदंबरीकाराने त्याच्या 'चौंडकं', 'भडारभोग' या कांदंबन्यामध्ये ग्रामीण भागातील अनिष्ट रूढी परपरामुळे, तरुण मुला-मुलींच्या आयुष्याच्या वातहतीचे चित्रण केले आहे. 'तणकट', या कांदंबरीत गावातील राजकारण व दलित-सवर्ण संघर्ष याचे चित्रण येते 'ब-बळीचा', या कांदंबरीत वेगाने बदलणाच्या मूल्य न्हासाचे त्यामुळे होणाच्या ग्राम जीवनाच्या युसमटीचे चित्र रेखाटले आहे.

अशोक कौतिक कोळी याची 'पाडा' ही कांदंबरी खानदेशातील छोट्या केळी उत्पादक शेतकऱ्याची व्यथा माडते 'विषवृक्षाच्या मुळ्या' ही वासुदेव मुलारेंची कांदंबरी, सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे विष गरीब शेतकऱ्याना त्याच्या विकास योजनाना कसे सपवते याचे चित्र माडते. मोहन पाटील याच्या 'लिगाड', 'खांदेपालट', 'बस्तान' या कांदंबन्या शेतकरी जीवनातील दारिद्र्य, ताण-तणाव, त्याची सुखे-दुखे चित्रित करतात तर 'साखरपेरा' या कांदंबरीत उस उत्पादक शेतकऱ्याच्या समस्या ते माडतात शकर सखाराम याची 'सेडा' ही कांदंबरी सर्व सामान्य शेतकऱ्याच्या जमिनी भाडवलदाराच्या घशात घालण्याच्या षड्यत्राचा गौप्य स्फोट करते, कृष्णात खोत याची 'गवठाण', 'रौदाळा', 'झडळिंबड', 'धूळमाती' या कांदंबन्यानी पावसावर अबलंबून असणाच्या शेतकऱ्यांचे जगणे, ग्रामीण राजकारण त्यामुळे निर्माण झालेला गुता, बदलत जाणारा गावगाडा याचे चित्रण येते सरदार जाधव याची 'कोयत' उसतोड कामगाराचे शोषण माडताना दिसते. शेषराव मोहिते यांची 'धूळपेरणी' आणि 'असं जगण तोलाच' या कांदंबन्या दुष्काळ, भ्रष्टाचार, सावकारशाही, सुस्त प्रशासन यांच्या मगर मिठीत सापडलेल्या शेतकऱ्याच्या प्रश्नाशाला वाचा फोडते. विश्वास पाटील याची 'झाडाझडती' ही कांदंबरी धरणामुळे उध्वस्त झालेल्या गावाची आणि उपरे आयुष्य वाट्याला आल्याने उध्वस्त झालेल्या धरणग्रस्त माणसाचे चित्रण करते रा र बोराडे यांची 'चारापाणी' ही दुष्काळी परिस्थितीत निर्माण होणाच्या पाणीटंचाईची भीषण वास्तव माडते, 'चलणावरच पाणी' या कांदंबरीत ग्रामीण भागातील जातिभेदाचा प्रश्न प्रभावीपणे माडला आहे. चद्रकुमार नलगे याची 'देवाची साक्ष' आणि महादेव मोरे यांची 'झोंबड' या कांदंबन्याही ग्रामजीवन माडणाच्या आहेत. रमेश इंगळे उत्रादकर याची 'निशाणी डावा अंगठा' ही कांदंबरी ग्रामीण भागातील प्रौढ शिक्षणाचा झालेला खेळ खडोबा, विनोदी ढगाने चित्रित करते रगानाथ पठारे याच्या 'टोकदार सावलीचे वर्तमान' आणि 'ताप्रपट' या कांदंबन्या मधून स्वातंश्योत्तर

कालखडातील ग्रामीण समाजव्यवस्थेतील स्थित्यंतरे अचूक टिपलेली आहेत. सुभाष सलारकर यांची 'आहुती' ही कादबरी सुशिक्षित भूमिहीन तरुणाची नोकरीसाठी होणारी फरफट चिंतित करते. प्रवीण दशरथ बांदेकर यांच्या 'चाळेगत' आणि 'उजव्या सोंडेच्या बाहुल्या' या कादबन्या तळकोकणातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक बदलाचे चित्रण करणाऱ्या आहेत.

निष्कर्ष :

या सर्व कादबन्यामधून ग्रामीण भागाचे १९९० नंतर बदलत गेलेले स्वरूप स्पष्ट झालेले आहे. कृषी प्रधान समूहप्रधान, निसर्गसन्मुख, स्वाभाविक, स्थितीशील जीवन जगणाऱ्या ग्रामीण भागातील माणसांच्या वाटचाला जागतिकीकरण आणि उदारीकरणाने अनेक प्रश्न निर्माण केले त्यांच्या जगण्याचा चेहराच बदलून टाकला स्वार्थी राजकारण भांडवलशाहीवृत्ती, जातीयता, धर्मांगठता, अधथ्रद्वा वेगवेगळ्या पातळ्यांवर, होणारे ग्रामीण माणसाचे शोषण, नैराश्यापोटी वाढलेली व्यसनाधीनता त्यातून पुढचे पाउल म्हणजे शेतकऱ्याची आत्महत्या यामुळे ग्रामीण जीवन ढवळून निघाले. त्यांची संस्कृती, नातेसंबंध, कौटुंबिक संघर्ष, वाढत चाललेले शहरीकरण, तरुणांच्या वाटचाला आलेली बेकारी या मुळे होणारी घुसमट, सततचे ताणतणाव, कृषी सुका तर कधी ओला दुष्काळ पाचवीला पुजलेला अशया प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणारी ग्रामीण भागातील माणसे, त्यांच्या सुख- दुःखाच्या जीवनसंघर्षाच्या अनेक कहाण्या आपल्या कांदबन्यामधून या लेखकांनी मांडल्या आहेत ग्रामीण भारताचे हे विदारक चित्र संवेदनशील मनाच्या माणसाला अस्वस्थ करणारे आहे ग्रामीण कादबरीने हे अस्वस्थ करणारे चित्र वाचकांसमोर ठेवून त्याला विचार प्रवृत्त केले आहे.

संदर्भ ग्रंथ :

- १ ठाकूर रवींद्र, मराठी ग्रामीण कादबरी, मेहता पब्लिशिंग हाउस, प्रथम आवृत्ती १९९३.
- २ नलगे चंद्रकुमार, ग्रामीण वाड्मयाचा इतिहास, अजब पब्लिकेशन कोल्हापूर, प्रथम आवृत्ती २००९
- ३ डॉ मुलाटे वासुदेव, ग्रामीण साहित्य, चिंतन आणि चर्चा, स्वरूप प्रकाशन औरंगाबाद, दुसरी आवृत्ती २०१०
- ४ कोतापले नागनाथ, ग्रामीण साहित्य स्वरूप आणि शोध, स्वरूप प्रकाशन औरंगाबाद, तृतीय आवृत्ती २००७.

५. चदनशिवे भास्कर, ग्रामिणत्वाचे नवे आयाम, शब्दालय प्रकाशन श्रीरामपूर, पहिली आवृत्ती २००८.
६. भोसले द. ता., ग्रामीण साहित्य एक चिंतन, मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे, १९९८.
७. देशमुख गणेश, ग्रामीण समाजजीवन व साहित्य, स्वरूप प्रकाशन औरंगाबाद प्रथम आवृत्ती २००८.
८. मचलकर र. बा, ग्रामीण वाड्मयाचा इतिहास, सपादक- चंद्रकुमार नलगे, सुरेश एजन्सी, पुणे, १९९६.
९. डॉ वाघचौरे भीमराव, रा र. बोराडे याचे साहित्य, स्वरूप आणि आस्वाद, विहित प्रकाशन औरंगाबाद, प्रथम आवृत्ती १९९९